

The General Manager

Department of Corporate Services Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400001 Scrip Code - 532387 The Manager

Listing Department National Stock Exchange Limited Exchange Plaza, C-1, Block G Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai 400051 Scrip Code - PNC

May 23, 2024

Dear Sir,

SUB: Submission of newspaper cuttings of notice of Board Meeting and Annual audited financial results published in newspapers - Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith the newspaper cuttings of published advertisement of notice of Board meeting held on May 21, 2024 and the copy of published annual audited financial results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended March 31, 2024.

Notice of Board Meeting published in – Business Standard and Mumbai Lakshdeep newspaper dated May 14, 2024

Annual audited financial results published in – Business Standard and Mumbai Lakshdeep newspaper dated May 23, 2024

Please update the same in your records.

Santosh Gharat

Company Secretary & Compliance Officer

For Pritish Nandy Communications Limited

Encl: Newspaper pagés.

ShantabenDamji Shah - (Claimant)

PUBLICINOTICE
This is to notify to all concerned that We Amrita Bhatia & Philip Alexander owning 1200 shares in M/s Lupin Ltd having their Registered office at 3rd Floor Kalpataru Inspire Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai, Maharashtra, 400055, ave lost my original share certificate

CERTIFICATE NO OF SHARES FOLIO NO NAME OF AMRITA BHATIA & 00039180 2383301-238450 1200 of face PHILIP ALEXANDER value Rs.2

Any Person who has a Claim in Respect of The Said Share Certificate(S) Should Lodge Suc Claim with The Company at Its Registered office Within 15 Days from this Date, Else the company rill proceed to issue Duplicate certificates Without further Intimation.

Shareholders Name DATE: 14.05.2024 **AMRITA BHATIA & PHILIP ALEXANDER**

CLASSIC ELECTRICALS LIMITED CIN NoL25209MH1985PLC036049
Regd. Office: 1301, Peninsual Business Park, 13 Floor, SenapatiBapat Marg,
Tower B, Lower Parel (W), Mumbal, Maharashtra, 400013 TEL: 022-30036565,
Ernall: rajesh_karani@rediffmall.com; info.roc7412@gmall.com

NOTICE OF LOSS OF SHARES CERTIFICATE

NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holder thereof have applied to the company for the issue of Duplicate Certificates lame of Share Folio No. No of Equity Share Certificate Distinctive Numbers Number Shares

D L Shah HUF D00056 60000 010039 The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Pertificates should lodge such claim(s) with the Company at its registered office at the address above mention within 15 days of publication of this notice, after which no claim iddress above mention within 15 days or publication of this locate.

Will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates.

Std. D L Shah HUF (Deceased Sanjay D Shah — (Claimant Place: Mumbai Date: 14/05/2024

PARTICULARS

Total income from operations

and/or Extraordinary items)

and/or Extraordinary items)

Paid up Equity Share Capital

Diluted

Net Profit / (Loss) for the period (before Tax. Excepti

Net Profit / (Loss) for the period after tax(after Exception

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and

Other Comprehensive Income (after tax)]

Earnings per Share (of Rs. 10/- each)

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)

(for continuing and discontinued operations)

YASHO INDUSTRIES LIMITED.

Tel: +91 -22-62510100, Fax:+91-22-62510199,

PUBLIC NOTICE PRITISH NANDY

NOTICE is hereby given that I am

investigating the title in respect of the

property more particularly described in the

schedule written hereinbelow. Mr Shvamlal

Satavdas Chandnani has represented to me

that the said Property was owned by Shri

Sataumal Rochaldas Chandnani who has

expired on 12th December 2006 and he has

acquired the sole ownership of the said

Property by virtue of the Release Deed

executed by all the legal heirs of Late Shri

Sataumal Rochaldas Chandnani. All

of the under mentioned property are hereby

required to submit their claim, alongwith

documentary evidence within 14 days from

the date of this notice at A-70, Sri

Gurunanak C.H.S Ltd., Kopri Colony, Thane

(East) 400603, otherwise such claim will be

considered as waived and no claims shall be

SCHEDULE OF THE PROPERTY

No.18 and land in front of GBP Shop No.18,

totally admeasuring 286 square feet,

alongwith undivided share in the building of ground plus three upper floors constructed

on the said Land, being lying and situated at

Year Ended

31/03/2024

(Audited)

60097

7672

7672

5794

5766

1140

28331

50.83

50.83

Anil Shamda

Advocat

Place: Thane

ertained thereafter

Date: 14-05-2024

ersons/entities having any right, title,

im, benefit, demand or interest in respect

Notice is hereby given, in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, May 21, 2024, at the registered office of the Company inter-alia, to consider, approve and adopt the audited financial results (standalone and consolidated) for the quarter and year ended March 31, 2024. The Company has already closed its "Trading

Code from April 1, 2024 and it will open after the end of 48 hours after the results are public from May 23, 2024. The same notice may be accessed on the company's website on www.pritishnandy-

Window" under the Company's Insider Trading

corn.com and also on Stock exchange website www.bseindia.com.and.www.nseindia.com

By order of the Board For Pritish Nandy Communications Limited Santosh Ghara Company Secretary & Compliance office Mumbai May 13, 2024

Year Ended

31/03/2024

(Audited)

60323

7634

7634

5712

5685

1140

28198

50.11

50.11

Regd. Office: Office No. 101/102, Peninsula Heights, C.D. Barfiwala Marg, Juhu Lane, Andheri (W),

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

31/03/2024

17635

2135

1585

1571

1140

13.90

13.90

Quarter Ended

31/03/2023

(Audited)

14909

1761

1761

1397

1390

1140

12.26

12.26

Mumbai- 400058, Maharashtra, India. CIN No: L74110MH1985PLC037900

Email Id: info@yashoindustries.com | Website: www.yashoindustries.com

/illage Kopri, Taluka and District Thane.

Quarter Ended

31/03/2024

(Audited)

17233

2302

2302

1794

1780

1140

15.74

15.74

31/03/2023

15347

1946

1568

1561

1140

13.76

(ISO 14001 : 2004, ISO 9001-2008 प्रमाणित संस्था) प्राधिकरण भवन, विपिन खण्ड, गोमती नगर, लखनऊ ई-ऑक्शन सूचना 🚃

लखनऊ विकास प्राधिकरण की विभिन्न योजनाओं में स्थित विभिन्न भू–उपयोग के भूखण्डे एंव फ्लैटों का ई-ऑक्शन दिनांक-24.05.2024 को प्रातः 11:00 बजे वेबसाइट https://idaauction.procure247.com/ पर किया जाना प्रस्तावित या, जिसे बढ़ाकर दिनांक 10.06.2024 कर दिया गया है। ई-ऑक्शन में भाग लेने हेतु इच्छुव क्रेताओं द्वारा ई-ऑक्शन पोर्टल पर पंजीकरण तथा आरक्षित दर से ऑगणित सम्पत्ति के मुल्य का 10 प्रतिशत (ई.एम.डी.) ऑनलाइन एवं वांछित प्रपत्र दिनांव 07.06.2024 तक जमा किया जो सकता है।

–ऑक्शन की अन्य नियम एवं शर्तें पूर्ववत रहेंगी।

ज्ञानेन्द्र वुर्मा विवेक श्रीवास्तव डा. इन्द्रमणि त्रिपाठी उपाध्यक्ष

CLASSIC ELECTRICALS LIMITED
CIN NoL25209MH1985PLC036049
Regd. Office: 1301, Peninsulia Business Park, 13 Floor, SenapatiBapat Marg,
Tower B, Lower Parel (W), Mumbal, Maharashtra, 400013 TEL: 022-30036565,
Email: rajesth_karani@rediffmall.com; info.roc7412@gmail.com NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holder thereof have applied to the company for the issue of Duplicate Certificates Folio No. No of Equity | Share Certificate | Distinctive Number Number 1222061 to 1382560 ShantabenDamii Shah S00036 160500 ShantabenDamji Shah | \$00068 | 600 0100176 1382861 to 1382460 The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office at the address above mention within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates.

JBM D

Date: 14/05/2024

JAY BHARAT MARUTI LIMITED

Read. Office: 601, Hernkunt Chambers, 89, Nehru Place, New Delhi-110 019 Ph.011-26427104; Fax: 011-26427100 Website: www.jbmgroup.com

CIN NO: L29130DL1987PLC027342 STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND AUDITED RESULTS FOR THE YEAR ENDED 31st MARCH 2024

	(Rs. In Lakhs)									
П			STANDALONE		CONSOLIDATED					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31/03/2024	Twelve Months Ended 31/03/2024	Ended 31/03/2023	Quarter Ended 31/03/2024	Tree to the control of the control o	Ended 31/03/2023			
Ш		UNAUDITED	AUDITED		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED			
1.	Total Income from operations	60,009.17		67,376.17	60,009.17	2,29,586.34	The second secon			
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,523.34	4,637.00	2,162.78	1,538.52	4,754.75	2,200.52			
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,523.34	4,637.00	2,162.78	1,538.52	4,754.75	2,200.52			
4.	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,112.03	3,135.92	1,411.08	1,122.81	3,221.24	1,433.64			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	1,481.45	3,731.76	1,405.57	1,491.99	3,818.54	1,427.85			
6.	Equity share capital	2,165.00	2,165.00	2,165.00	2,165.00	2,165.00	2,165.00			
7.	Reserves as shown in the Audited Balance Sheet	51,473.39	51,473.39	48,499.38	51,704.96	51,704.96	48,644.17			
8	Earning per Share (of Rs. 2/- each) (not annualised) (For continuing and discontinued operations) Note-(c)									
П	a) Basic	1.03	2.90	1.30	1.04	2.98	1.32			
	b) Diluted	1.03	2.90	1.30	1.04	2.98	1.32			
	Augustin .									

a) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31" March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31* March, 2024 are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website at www.lbmgroup.com.

o) The Board at its meeting held on 13" May, 2024 has recommended a dividend @ 35% i.e. Rs 0.70 per share (on fully paid up equity share of Rs. 2/- each) for the year

c) The Board of Directors of the Company in their meeting held on 08" August, 2023 , recommended the sub-division of existing equity share having face value of Rs. 5/- each fully paid up into equity share having face value of Rs. 2/- each fully paid up . The above sub-division has been approved by the shareholders of the Company in their annual general meeting held on 16" September, 2023. Pursuant to split of shares the equity shares of the Company is increased from 4,33,00,000/- equity shares to 10,82,50,000/- equity shares of face value Rs 2/- each. The basic and diluted EPS for the prior periods of standalone and consolidated financial statements have been stated considering the face value of Rs. 2/- each in accordance with Ind AS 33 "Earning per Share"


> By Order of the Board FOR JAY BHARAT MARUTI LIMITED S.K. ARYA

> > CHAIRMAN

Place: Manesar (Harvana) Dated: 13th May, 2024

1. The above is an extract of the detailed format of audited Financial Results for the Quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Financial Results for the Quarter and year ended March 31, 2024 are available on the webiste of Stock Exchanges (www.bselndla.com & www.nseindla.com) and on the ement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Sect 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3. The above financial results were reviewed by the Audit Committee on May 13, 2024 and approved by the Board of Directors at their meeting held of For Yasho Industries Limited Parag Vinod Jhaver anaging Director (DIN: 01257685) Committed to



EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2024

(₹ In Lakhs)

	Particulars		Standalone		Consolidated			
Sr.		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	
No.		31.03.2024	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2024	31.03.2023	
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	56307.91	193238.06	54322.18	56452.29	193891.67	54472.32	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	9795.11	31575.77	8844.13	9946.92	32040.55	8914.17	
3	Exceptional Item	-	(155.57)	(500.00)	-	(155.57)	(500.00)	
4	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	9795.11	31420.20	8344.13	9946.92	31884.98	8414.17	
5	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Items)	7502.68	23916.90	6293.61	7570.03	24131.73	6316.01	
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7516.79	23835.50	6320.50	7584.57	24048.49	6342.26	
7	Equity Share Capital (Face value of ₹ 5/- each)	650.29	650.29	650.29	650.29	650.29	650.29	
8	Other Equity (Excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		133603.81			133928.39		
9	Earnings per equity share (of ₹ 5/- each) (EPS for the quarter not annualised):							
	(1) Basic (₹)	57.69	183.89	48.39	57.62	183.76	48.25	
	(2) Diluted (₹)	57.69	183.89	48.39	57.62	183.76	48.25	

Notes

- 1 The above is an Extract of the detailed format of Audited financial results for quarter and year ended on 314 March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation - 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone/consolidated audited financial results for the quarter and year ended 31st March, 2024 are available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com & www.nseindia.com) and the Company's website (www.cera-india.com).
- 2 The Company has fully provided impairment of its investment in Milo Tile LLP (net of payables) to the tune of ₹ 655.57 Lakhs ₹ 500.00 Lakhs in FY 2022-23 and ₹155.57 Lakhs in FY 2023-24). The same is disclosed as an "Exceptional Item".
- 3 Figures of the previous periods have been regrouped/ reclassified / restated wherever necessary to conform to the current period presentation. 4 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 13.05.2024.

Date: 13th May, 2024 Place: Ahmedabad

By Order of the Board of Directors For, Cera Sanitaryware Limited

Anupam Gupta Executive Director (Technical) (DIN:09290890)

Cera Sanitaryware Limited

Registered Office & Works: 9, GIDC Industrial Estate, Kadi 382715, District Mehsana, Gujarat CIN: L26910GJ1998PLC034400 Tel: (02764) 242329, 243000 E-mall: kadi@cera-india.com Website: www.cera-india.com





Head Office: Centre One Building, Floor 21, World Trade Centre Complex, Cuffe Parade, Mumbai - 400005 Tel: (022) 22172619, 22172628, 22172693 Fax: (022)-22182497 Website: www.eximbankindia.in

Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended March 31, 2024

						₹ in crore
Sr.			Standal	one		Consolidated
Sr. No.	Particulars	Quarter ended 31-03-2024	Quarter ended 31-03-2023	Year ended 31-03-2024	Year ended 31-03-2023	Year ended 31-03-2024
1	Total Income from Operations	4,121.73	3,698.44	14,902.38	10,939.46	14,903.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,118.89	992.14	3,336.54	2,089.08	3,336.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,118.89	992.14	3,336.54	2,089.08	3,336.30
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	847.60	766.16	2,518.67	1,555.84	2,518.40
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA	NA	NA
6	Paid up Equity Share Capital	15,909.37	15,909.37	15,909.37	15,909.37	15,909.37
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	6,984.93	4,718.26	6,984.93	4,718.26	6,984.66
8	Securities Premium Account	NA	NA	NA	NA	NA
9	Net worth	22,894.30	20,627.63	22,894.30	20,627.63	22,894.03
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	NA	NA	NA	NA	NA
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	6.75 : 1	6.23 : 1	6.75 : 1	6.23 : 1	6.75 : 1
13	Earnings Per Share (of Rs/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 2. Diluted	NA	NA	NA	NA	NA
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA

- The above results have been reviewed by the Audit Committee and adopted by the Board of Directors at their respective
- meetings held on May 10, 2024. FY 2023-24 being the first year of consolidation, the comparative figures of the previous year are not presented in the
- consolidated financial statements. The above is an extract of the detailed format of the quarterly and yearly financial results filed with the Stock Exchange under
- Regulation 52 of the LODR Regulations, 2015. The full format of the quarterly and yearly financial results are available on the Bank's websites (https://www.eximbankindia.in/investor-relations) and on the website of NSE (https://www.nseindia.com). For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to NSE and

For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date: May 10, 2024

Harsha Bangari **Managing Director**







can be accessed on (https://www.nseindia.com).







Mahendra Safari. The abovesaid flat and the abovesaid shares vere originally standing in the name of one Smt Javlata Mahendra Safri, who during he fetime had executed a duly registered Wil dated 02nd June 2005 in which she had equeathed the abovesaid flat and the abovesaid shares in favour of the said Shri. Pinakin Mahendra Safari.

The said Smt. Jaylata Mahendra Safri alias Safari died on 26th June 2016 and the said society had transferred the abovesaid shares on 31st July 2016 and all the records in respect of the abovesaid flat in the name o the said Shri Pinakin Mahendra Safari Any person/s claiming any title, right, interest or benefits by way of sale, lease, tenancy icense, mortgage, lien or any other claim o demand of whatsoever nature, including any objection, in respect of or against abovesaid property or Will dated 02nd June 2005 is/are required to intimate to me at "Legal Point", G/2-A, Komal Tower Patel Nagar, Bhayandar (W), Pin 401 101, ir writing, along with duly certified copies o documents or writings, based on which such alleged claim or right rests or such objection is staked, within 14 days from the date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s, claim/s is/are released, relinquished, waived abandoned and not all existing to all intents and purposes and my client shall go ahead with the transaction of acquiring the abovesaid property

Ref/No/PN/1405/2024 14th March 2024

Amit Parekh [Advocate, High Court]

PUBLIC NOTICE All concerned are hereby informed that originally (1) Shri. Ramesh alias Rameshchandra Jadavji Rathod & (2) Smt. Sushila Ramesh alia Rameshchandra Rathod, were the joint owners of Flat No. 103, on I Floor, admeasuring 345 sq. f built-up/super built-up), of Lodha Park, situate at R.N.P. Park, Bhayandar (East), District - Thane 401 105, along with 5 nos. shares, Cert. No. 31, Dist. Nos. 151 to 155 [both inclusive], issued by The Lodha Park Co. Op. Housing Society Limited Shri, Ramesh alias Rameshchandra Jadavi Rathod died intestate on 27th February 2009 and Smt. Sushila Ramesh alias Rameshchandra Rathod died intestate on 06th June 2018, leaving nehind them Shri Kalnesh Ramesh Rathod Mrs. Rubina Rais Khan [Nee Renuka Ramesh Rathod), Smt. Biral Amitbhai Bagathariya [Ne Biral Ramesh Rathod] & Shri. Nimish alias Nimesh Ramesh alias Rameshchandra Rathod being their children, as their only legal heirs and epresentatives entitled to succeed or inherit the bovesaid flat and the abovesaid shares By and vide a duly registered Deed of Release dated 13th June 2022, the said Shri. Kalpesh Ramesh Rathod, Mrs. Rubina Rais Khar Nee Renuka Ramesh Rathodl & Smt. Biral Amitbhai Bagathariya [Nee Biral Ramesh Rathod nave released their all and entire undivided share and rights in the abovesaid flat and the abovesaid in favour of the said Shri. Nimish alias Nimesh Ramesh alias Rameshchandra Rathod and accordingly he became sole owner of the abovesaid flat and the abovesaid shares Any person/s who has/have any objection of vhatsoever nature or claiming to be lega heirs of deceased as mentioned hereinabove ought to intimate to me at "Legal Point" G/2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayanda (W), Pin 401 101, within 14 days from the date hereof, failing in which, it shall be

Ref/No/PN/1505/2024 14th March 2024 [Advocate, High Court]

bandoned and not all existing to all.

eemed that such alleged right/s, claim/

s/are released, relinquished, waived

Amit Parekh

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that 1) Mrs. Sangita Balkrishar Dhanke, 2)Mrs. Suman Balkrishar Dhanke 3) Mr. Ramchandra Balkrishan Dhanke 4) Mr. Balaram Balkrishan Dhanke 5) Mr. Vijav Balkrishan Dhanke, 6) Mrs. Deepal Dilip Dhanke 7)Mrs. Mayuri Darshan Patil 8)Mr. Haresh Dilip Dhanke 9) Mrs. Shubhangi Dilip Dhanke residir at Village Dahagaon. Taluka Shahapur, District Thane, have agreed to sell and transfer to our client their property more particularly described in the Schedule here under written (said property) free from all encumbrances and with clear and marketable title and with vacant and peaceful possession thereof. Al person/ entities having any right, title, claim, benefit, demand or interest in the said Property or any part thereo by way of term sheet, letter of allotment, reservation, sale exchange, let, lease, tenancy, kul, occupancy license, assignment mortgage deposit of title deed. inheritance bequest, succession, gift, lien, charge maintenance, easement, trust possession, family arrangement settlement. Decree or Order of any Court of law, contracts/ agreements writings, developments, right partnership or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned at their office at address 12/A, Silverinn, 3rd floor, Veer Sawarkar Marg, Shivaj Park, Dadar West Mumbai 400028 within 14 (fourteen) days from the date of publication of this Public Notice failing which the claim/s if any shall be considered as waived and/ or abandoned and sale shall be completed without any further

THE SCHEDULE REFERRED **HEREIN ABOVE**

(Description of the said property) All the piece and parcel of the agriculture land bearing Gut No. 66 and 67 of village- Sarmal, Taluka-Shahapur. Distric-Thane. haivng Occupancy class 1. admeasuring 73.50 Gunthe in Survey No. 66 and 20.50 Gunthe in survey No. 67 as per 7/12 extract as per physical survey and bounded as follows

On or towards East by Gut No. 65 On or towards West by Gut No. 68 On or towards South by Nala-Water flows. On or towards North by boundary of village Dahagoan Date 14/5/2024

Sd/-Place:- Mumbai Subhash Surve Advocate for Purchase

कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७० Mobile No. 9821145968

NOTICE is hereby given that the BUILDER AGREEMENT COPY, ALLOTMENT LETTER & Other Relevant Document given by HUBTOWN DEVELOPER in the name deceased owner BASANNA MALLAPPA KOLI in respect of Room no. 201, 2nd Floor A/53, Pragati Co.Op.Hsg. Soc. Ltd., Dr Bahasaheh Ambedkar Nagar, Building No. 4 Pocket No. 3, Road No.8, M.I.D.C., Andher (E), Mumbai 400 093 and he died instate or 02/12/2018 at Karnataka, living behind his wife i.e. NINGAMMA BASANNA KOLI. In the meanwhile do hereby request the Public a large that in case, if any person /persons having any claim or interest in respect of the aforesaid property i.e. Room no. 201, 2nd Floor, A/53, Pragati Co.Op.Hsg. Soc. Ltd Dr. Bahasaheh Amhedkar Nagar Building No. 4, Pocket No. 3, Road No.8, M.I.D.C Andheri (E), Mumbai 400 093. by way o claim, sale, demand, suit, legal proceedings exchange, gift, trust, inheritance, lien mortgage, lease and/or any sort of easement shall submit the same with evidence support thereof to the undersigned within 1days from publication of this notice. If no such claim and/or objection is received within 14 days of publication of this notice, which shall be deemed to have been waived and/or abandoned and as such will not be bindin upon my client NINGAMMA BASANNA

KOLI and/or her legal heirs. RAMESH KISAN PALVE 4/71. B.I.T. Chawl. Bellasis Road Mumbai Central, Mumbai 400008

PRITISH NANDY TO

Notice is hereby given, in terms of Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Roard of Directors of the Company will be held on Tuesday, May 21 2024, at the registered office of the Company inter-alia, to consider, approve and adopt the audited financial results (standalone and consolidated) for the quarter and year ended March 31, 2024.

The Company has already closed its "Trading Window" under the Company's Insider Trading Code from April 1, 2024 and it will open after the end of 48 hours after the results are public from May 23, 2024.

The same notice may be accessed on the company's website on www.pritishnandycom.com and also on Stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board For Pritish Nandy Communications Limited Santosh Ghara Company Secretary & Compliance office Mumbai May 13, 2024

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, प्रल्हास एस देवरा व क्रिष्णा पी देवरा यांच्या नावे नोंद असलेल ३बी ब्लॅकबायो डीएक्स लिमिटेड (जुने कंपनी नावः किलपेस्ट इंडिया लिमिटेड)चे फोलिअं क्र.०००१०५२ अंतर्गत अनुक्रमांक २४२३१०१-२४२३२०० आणि २४२४००१-२४२४१० असलेले रु.१०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे १००० समभागांकरिता भागप्रमाणपत्र क्र. २४२३२ २४२४१ हरवले आहेत आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर शेअर्सकरिता दुय्यम प्रमाणप वेतरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दाव असल्यास कृपया आमचे निबंधक, व हस्तांत प्रतिनिधी **ॲडॉईट कोर्पोरेट सर्विस प्रा लि., १८** २०. जाफरभॉय इंडस्टीयल इस्टेट. १ला मजला मकवाना रोड. मरोळ नाका. अंधेरी (पर्व) मंबर्द-४०००५९ येथे आजच्या तारखेपासून १ दिवसात कळवावे. अन्यथा सदर शेअर्सबाबत दय्या भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल दिनांक: १४.०५.२०२४ ठिकाण: मुंबई

जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गाव मौजे : **पेल्हार** ॥. वसई. जि. पालघर येथील सर्व्हे क्र. २०५.हिस्सा नं १/१. क्षेत्र.हे.आर.१.०६.०० **आकारणी रू. पै. १.६२** अशी मिळकत जिमन मालक **१. श्री परेश चिमनला**ल शाह २. पराग चिमनलाल शाह ३. श्री जयेश चिमनलाल शाह यांच्या मालकीची आहे व त्यांनी त्याचआधारे सद मिळकतीपैकी ३२.५ गुंठे मोकळी जागा **श्री विरेन्द्र** बटेश्वरनाथ दुबे यांना विकत दिली आहे व आत याचआधारे त्यांनी सदर मिळकत माझे अशिल **१. श्री** वेकेश कैलाश यादव २. श्री अकबर हनीफ खान यांन **॰ गुंठे मोकळी जागा** विकत देत आहेत. तरी सदर . मुक्तकतीमध्ये किंवा त्यातील कोणत्याही भागात कोण सम किंवा व्यक्तींच्या गद्राण टान बक्षीस टावा वारस ब्जापावर, वहिवाट, विश्वस्थ, कुळारग, भाडेपट्टा गदलाबदल पोटगी व अन्य हक्क हितसंबंध असेल त ो त्यांनी ही नोटीस प्रसिध्द होताच १४ दिवसांच्या आत नेम्न स्वाक्षीकारांनी त्यांच्या शॉप नं. १. साई बाजार तळींज रोड. नालासोपारा - पर्व. ता. वसई. जि. पालघ ४०१ २०९ हया पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पराव्यास कळवावा अन्यथा तसा हक्क हितसंबंध नाही असे मिजुन भाडेपट्टा / विक्रीचा व्यवहार व विकसित तरण्याची सर्व प्रकारची प्रक्रिया पुर्ण केली जाईल. मही/

जाहीर सूचना

ॲड. बी. आर. शर्मा

पेथे सचना देण्यात येत आहे की**.** माझे अशील **१**ं श्री. पवन शिवराम शर्मा व २) श्रीमती रिश् **पवन कमार शर्मा** हे निवासी जागा अर्थात खोर्ल क्र. सी-७, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई (१) सावली कोहौसोलि., प्लॉट क्र. ७२, रोड क्र. आरएससी –१२, गोराई–१ बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९१ (यापुढे सदर खोली जागा) येथील जागेचे एकमेव मालक आहेत. ज्याअर्थी **म्हाडा, मुंबई मंडळ** यांनी **श्री**. संजिव सहदेवन चेम्बाईल यांच्या नावे सदर गलमत्तेबाबत हस्तांतर पत्र क्र. डीवाय.सी.ओ. (डब्ल्य)/एम.बी./७५४५/०५ दि १४.११.२००५ दिले होते ते हरवले आहे आणि गबाबत माझे अशिल यांनी दिनांक १३.०५.२०२१ ोजी लापता नोंद क्र.५३३८३-२०२४ अंतर्गत मुंबई पोलीस, बोरीवली पोलीस ठाणे येथे नोंद

ऋरण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सदर मालमत्ता किंवा भागावर वारसा हक्क, ताबा, विक्री भाडेपद्मा, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, मालर्क हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही टाव असल्यास किंवा उपरोक्त मळ म्हाडा हस्तांतर पत्र प्रापडल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील वाक्षरीकर्त्याकडे आजच्या तारखेपासून १४ (चौदा) देवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही आणि असल्यास त्याग

केला आहे आज दिनांकीत १४ मे, २०२४

> सही/ वंदना ठक्क वकील उच्च न्यायालय ८३, फादर पिटर परेरा मार्ग, गाव वार्ड

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की**. श्री. शमशाद हसे**न **ारदार हुसेन सय्यद** हे अस्मिता रिव्हेरा ७, ८ ॲण्ड को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.. पत्ता: अस्मित रनक्लेव्ह फेज ३. नारायण पाटील मार्ग. मिरा रोड . (पूर्व), ठाणे-४०११०७ या सोसायटीचे सदस्य होते आणि . सायटीचे इमारत क्र. ९ मधील फ्लॅट क्र. बी/००१ चे धारक होते. यांचे ०४.०६.२०१८ रोजी कोणतेही वारसदा ं नेमता निधन झाले. आता त्यांची पत्नी **श्रीमर्त तवकीर बानू शमशाद हुसेन सय्यद** यांनी मयत सदस्याचे अन्य कायदेशीर वारसदारांकडील मुक्तता करारनाम मार्फत सदर फ्लॅट समोर सोसायटीचे १००%

पदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे. उप-विधीनुसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य भांडवल /मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा गक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **७ टिनमांन** सोमागरीच्या भांडतल /प्रिलक्तीपशील प्रगत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी पाच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी ागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप पाप्त याले नाहीत. तर मयत संभासटाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सद सूचना प्रकाशन तारखेपासून खालील स्वाक्षरीकर्ता, . गोसायटीचे सचिव/अध्यक्षांकडे लेखी आक्षेप द्यावे किंवा संपर्क करावा

सबीएस लिगल **प्ररोज बी. शर्मा** (वकील उच्च न्यायालय) बी/०७, जय पुनम नगर कोहौसोलि., दीपक हॉस्पिटलजवळ. मिरा भाईंदर रोड. भाईंदर (पर्व), ठाणे ४०११०५. **दिनांक:** १४.०५.२०२४

जाहीर सूचना

गम्ही येथे सूचित करीत आहोत की, **श्री. रविंद्र रामचंद्र भुसा**, फ्लॅट क्र. १०२, भागप्रमाणपत्र क्र. ३३, नोंद क्र. २०, अ.क्र. ९६ ते १०० यांच्या नावे असलेले ओम आदिनाथ कोहौसोलि इएसआयएस हॉस्पिटल रोड. रामचंद्र नगर. ठाणे पश्चिम, ठाणे - ४००६०९ यांचे भाग प्रमाणपत्र हरविले आहे. जर कोणासही भाग प्रमाणपत्र प्रापडल्यास त्यांनी सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांत सोसायटीचे कार्यालयात संपर्क करावा तद्नंतर दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. ओम आदिनाथ कोहौसोलि.च्या वतीने व करित

सही/ रामजित यादव ठिकाणः मंबई दिनांक: १×.०५.२०२४ सचिव

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN on behalf of my client MRS. GAURI GAURESH SAWANT, who is now owner of the Room No. 72 admeasuring area 160 Sq. Ft. Carpet area, on the 2nd Floor, Triveni Sadan No.2, Mahadev Palav Marg, Curry Road (E), Mumbai-400 012, bearing C. S. No. 2/70 of Parel-Sewree within the registration District and Sub- District Mumbai City and Mumbai Suburban (hereinafter referred to as "the said Room")

he said Room was originally allotted to Shri. Tukaram Mahadev Pawar by Possession Letter issued by MHADA dated 02/09/1979. Shri. Tukaram Mahadev Pawar expired on 19/03/1985 and Mrs. Sonabai Tukaram Pawar expired on 01/06/2004 leaving behind them Mrs. Shantabai Mahadeo Padrat (before marriage name Miss Shantabai Tukaram Pawar), Shri. Balkrishna Tukaram Pawar, Mrs. Lilabai Pandurang More (before marriage name Miss Leelabai Tukaram Pawar) and Shri. Vijay Tukaram Pawar as the only legal heirs. The Gala Transfer issued by MHADA in the name of Shri. Balkrishna Tukaram Pawar dated 27/12/2011 also Gala Transfer Final Order Issued by MHADA the name of Shri. Balkrishna Tukaram Pawar 10/04/2012; but there was no 'Heirship Certificate' was applied and even no 'Heirship Certificate'

vas issued by any Appropriate Court Any person(s) other than MRS. GALIRI GAURESH SAWANT having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Room or any part thereof are hereby required to make the same known in writing together with supporting documents in writing, within a period of 7 days from the publication hereof failing which, the claim of such person(s) will deem to have been waived and/or abandoned and not binding on our client.

For Associate De Juris. Prop. Adv. Mukta Sohoni Advocate High Court & Notary for MRS. GAURI GAURESH SAWANT Address: Office No. 208 hawla Complex, Sector CBD Belapur, Navi Mumbai - 400614. Date: 14/05/2024

सार्वजनिक सूचना

व्यक्तींच्या गटाविरूद्ध सावधगिरी **श्री. धीरेन जयंतभाई सोलंकी** आणि **श्री. नीलेश लालजी पडाया** आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खालील LLP च्या खोट्या स्वाक्षऱ्या/कागदपत्रे करून LLP च्या करारात प्रवेश केला आहे, हे ज्यांना

LLP च्या करारामध्ये फसवणुक केलेल्या

संबंधित पक्षांना कळवायचे आहे: 1) शायन ट्रेडिंग LLP

2) सिद्धवार कंसल्टंट LLP मूळ भागीदार अशा बेईमान लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. म्हणून कोणीही वरील नावाच्या व्यक्तीशी त्यांच्या स्वतःच्या जोखमीवर आणि परिणामांवर व्यवहार

करू शकतो. दिनांक-१४/०५/२०२४) जयेश पालांडे (अधिकृत व्यक्ती) ठेकाण-मुंबई इ-मेल- jrohnny@gmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that on beha f my client 1) MRS. NAYNA SATIS SOLANKI, 2) MR. SATISH VRAJLAL SOLANKI, 3) MR. DEVANG SATISH SOLANKI, 4) MR. DARSHAK SATISH SOLANKI owner of Flat No. A-3. 1s Floor, Rigvedaya Co-operative Housing Society Limited, River View, Bap Bagwe Road, Near Dahisar Bridge Kandarpada, Dahisar (West), Mumba 400068 and we have purchased the said Premises from SMT PRAGATI VIKAS DONGARE Legal heir of MR. VIKAS GAJANAN DONGARE) vide Agreement for sale bearing Registration No. sale bearing Registration No BRL9/1479/2014, Dated 5th March

VIKAS GAJANAN DONGARE wa expired on 27/9/2005, leaving behind his only legal heir Smt. Pragati Vikas Dongare (Wife) and the Society transferred Share Certificate in the name of Smt. Pragati Vikas Donga on 19/08/2007.

If any person has claim any right, title wnership, share or objection by way o sale, gift, exchange, lien in respect of th above said flat premises then he / she claim / inform within **7 days** from the publication of this public notice at m office address at Shop No.2, Opp Borivali Court, Gate No.2, Bhaji Marke Road, Borivali (West), Mumbai 400092

ADVOCATE HIGH COURT ce: Mumbai Date: 14/05/202

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल १) हितेश जे. त्रिवेदी, २) शोभना एच. त्रिवेदी, निशा एच. त्रिवेदी व ४) हार्दिक एच. **त्रिवेदी** हे खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत, यांच्याकडून **मेसर्स श्रीनाथ** बिल्डर्स (बोरीवली), बोरीवली नंद निवास को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आणि **श्रीमती विमला अम्रतलाल शा**ह गंच्यादरम्यान झालेला दिनांक १६ मे, १९८८ रोजीचा मूळ करारनामा तसेच सर्व संबंधित मुद्रांक, पावत्या इत्यादी हरवले आहे. माझे अशील हे सदर

मालमत्तेचे कायदेशीर वारसदार आहेत. जर कोणा व्यक्तिस सदर मुळ दस्तावेज आणि/ किंवा वर संदर्भीत अनुसुचीत मालमत्ता किंवा भागाव संदर्भात तारण, मालकीत्व, अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्यार्ह स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता श्री. रोहन जे. चोथानी, विकल, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई-४००१०१ यांच्याकडे सर्व पृष्ठयथं . स्तावेजांच्या प्रतींसह कळवावे.

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनसचीत . मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सरू करतील.

मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र. ७०१, क्षेत्रफळ ६१० चौ.फू. कार्पेट क्षेत्र ७वा मजला, बोरीवली नंद निवास को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. एल.टी. रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२, सीटीएस क्र. ६९७ ६९८ व ७०७, गाव बोरीवली, तालुका बोरीवली मुंबई उपनगर जिल्हा येथील जिमनीचे सर्व भाग व खंड. सही/ (रोहन जे. चोथानी)

वकील दिनांक: १३.०५.२०२४ ठिकाण: मुंबई

यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादीत, मुंबई

३०७, महावीर अपार्टमेंट,पंतनगर घाटकोपर (पुर्व) मुंबई-४०००७५ फोन नं ८४२२९३४१३१/८१०८१५०५०० ईमेल : yashsro@gmail.com

जाहिर लिलाव नोटीस (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(११) (इ)नुसार)

निम्नलिखित तक्त्यामधील उल्लेखित कर्जदारांस दिलेल्या कर्जापोटी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादीत, मुंबई यांच्याकडे गहाण असलेली खाली नमुद केलेली मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था हायदा १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ व त्याअंतर्गत बनविलेल्या नियमान्वये जाहिर लिलावाब्दारे विक्री करण्यात येणार आहे.

कर्जदार यांचा नाव पत्ता:	श्री. राजेश क्रष्णा शर्मा सर्वे नं ३५१, हिस्सा नं ३, फ्लॅट नं १०३, १ ला माळा, विश्राम को ऑप हो सोसायटी लि, विटावा, कळवा ठाणे.						
कर्ज येणेबाकी व दिनांक :	रू.४४,६८,३४०/- (रू.चौवेचाळीस लाख अडुसष्ठ हजार तीनशे चाळीस फक्त) अधिक दिनांक १९/०५/२०२४ पासुन पुढे द.सा.द. शे ९१ टक्के व्याज अधिक वसुली खर्च आणि अनुषंगिक खर्च.						
तारण मालमत्तेचा तपशिल :	सर्वे नं ३५१, हिस्सा नं ३, फ्लॅट नं १०३, १ ला माळा, विश्राम को ऑप हो सोसायटी लि, विटावा, कळवा ठाणे.						
मालमत्ता पहाणी करण्याची तारीख व वेळ :	दिनांक ०६.०६.२०२४, दुपारी १२.०० ते ४.००						
वाजवी किंमत (लाखात) :	रू.४४,८५,०००/- (रू.चौवेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार फक्त)						
िलावाचे टिकाण :यशोमंबीर सहकारी पतपेढी मर्यादीत, ३०७, महाविर अपार्टमेंट, पंतनगर, घाटकोपर (पु), मुंबई - ४०० ०७५, दिनांक १४.०६.२०२४, वार शुक्रवार , दुपारी ०२.०० वाजता व संपर्क अधिकारी: श्री एस.बी. त्रिभुवन , विशेष वसुली अधिकारी, फोन :८४२२९३४१३१							

त. १. यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्यादीत, ३०७, महाविर अपार्टमेंट, पंतनगर, घाटकोपर (पू), मृंबई

४०० ०७५ येथे स्थित वसुली विभागात कामकाजाच्या कोणत्याही दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत प्रत्येक बोलीसाठी रक्कम **रू. १,०००/-** (ना परतावा) भरून प्राप्त करता

बोलीदाराने लिलावाच्या दिवशी बोली करीता स्वतः भाग घ्यावयास हवा लिलावात भाग घेण सुरक्षा रक्कम **रू. १,०००/-** भरणा करणे आवश्यक आहे. ३. बोली धारकाने एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि निवासाच्या पुराव्यासह जसे पॅन कार्ड/आधार कार्ड या सारख्या के वाय सी कागदपत्रांची स्वयं साक्षािकत प्रति लिलावाच्या वेळी जम

करावी. सोबत मळ प्रत पडताळीसाठी आणावी. मालमत्तेची विक्री काटेकोरपणे जशी आहे जेथे आहे तत्वावर आणि जशी आहे जी आहे तत्वावर हरण्यात् येईल आणि इच्छुक बोलीदारांनी मालमत्ते विरुध्द असलेला कोणता्ही दावा , देय प्रभार , कर देणी आणि/किंवा इतर कोणतेही दाईत्व या बाबत स्वतंत्रपणे चौकशी करावी. जर अशी काही देणी असल्यास बोलीदाराने त्याचे दाईत्व रिवकारायचे आहे, सदर मालमत्तेवर आता इतर देणी असल्यास

याबाबत पतपेढीस काहीही माहिती नाही. लिलाव प्रक्रियेमध्ये प्राधिकृत अधिकारी यांनी प्राप्त केलेल्या उच्चतम बोली रक्कमेपासून बोली पुढे सुरु होईल आणि त्यानंतर बोली धारकांना वर नमुद केल्याप्रमाणे त्यांची बोली मालमत्ता किमान . 90,000/- ने वाढविण्यास परवाणगी देण्यात येईल. यशस्वी बोलीदाराने ठरलेल्या खरेदी रक्कमेच्या १५ टक्के (लिलाव सुरक्षा रक्कम सामाविष्ठ)

त्यांची बोली रिवकारण्यात आल्यानंतर लगेचच म्हणजे त्याच दिवशी भरणा करावी. उर्वरित ८५ टक्वे रक्कम लिलाव दिनांका पासून पुढील ३० दिवसांत भरणा करणे आवश्यक आहे. जर यशस्वी बोलीदार क्रमांक ६ मध्ये नमुद केल्यानुसार बोली रक्कमेच्या १५ टक्के भरणा **म्हण्यास अयशस्वी टरल्यास त्याने जमा केलेली लिला**व सुरक्षा रक्कम जप्त केली जाईल, आणि

आणि विकी रदद झाले असे समजले जाईल. ८. विक्री निश्चित झाल्यावर क्रमांक ६ नुसार रक्कम भरणा झाल्यानंतर विशेष वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ वे नियम १०७ मधील तरतुदीनुसार मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कडे लिलाव कायम व विक्री दाखला मिळण्याकामी विनंती अर्ज सादर करतील. विकी प्रमाणपत्रास आवश्यक ती स्टॅम्प डयुटी, नोंदणी फी तसेच टीडीएस रक्कम भरणा करणे

विशेष वसुली अधिकारी यांना कोणतेही कारण न देता आणि पूर्व सुचनेशिवाय लिलाव रदद करणे/पुढे ढकलणे अथवा कोणतीही बोली रिवकारणे वा नाकारण्याचा आणि विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याचा सर्वाअधिकार राहिल.

ठिकाण : मुंबई दिनांक : १४/०५/२०२४

ग्यः बी. त्रिभुवन विशेष वसुली अधिकारी, (म.स.स.का.१९६० चे क. १५६ व नियम १९६१ चे नि. १०७ अन्वये)

PUBLIC NOTICE BY THE PURCHASER

Notice is hereby given that MR. MOHAMMED MUNAF MOHAMMED SULEMAN HINGORA, has agreed to sell Flat No.B/09 (Old Flat No.5 & 6), Ground Flat No.B/09 (Old Flat No.5 & 6), Ground Floor, B-Wing, VIGHNAHARTA CO-OP. HOUSING SOCIETY LTD., Shivaji Nagar, Amrut Nagar, Mumbra, Dist. Thane-400612. All persons claiming any interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned within 14 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

MS. SAYED NASIM BANO AHEMAD Opp. Chawl No.26, Lilly Hutment Society, Lala Mutton Shop, Bharat Nagar, Mumbai - 400051. Mobile : 93242 95337 Date: 14/05/2024

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्रीमती वृशाली विजय परब या निवासी जाग अर्थात **खोंली क्र. ए-१५**, क्षेत्रफळ २५ चौ.मी बिल्टअप क्षेत्र, <mark>चारकोप (१) शिवशाही</mark> कोहौसोलि., **प्लॉट क्र. १६९, रोड क्र. आरएससी** –१९, सेक्टर १, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ (यापुढे सदर मालमत्ता) येथील जागेचे एकमेव मालक, ताबेदार आहेत. ज्याअर्थी म्हाडा, मुंबई मंडळ यांनी श्री.क्रिष्णा हिंदुराव **शिंदे** (मुळ प्राप्तकर्ते) यांच्या नावे सदर मालमत्तेबाबत वाटपपत्र दिले होते ते हरवले आहे आणि याबाबत माझे अशिल श्रीमती वृशाली विजय परब यांनी दिनांक १३.०५.२०२४ रोजी लापता नोंद क्र.५३३७०-२०२४ अंतर्गत मुंबई पोलीस. चारकोप पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांना सदर मालमत्ता किंवा भागावर वारसा हक्क, ताबा, विक्री, भाडेपट्टा, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास किंवा उपरोक्त मूळ वाटपपत्र सापडल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणताही दावा नाही आणि असल्यास त्याग केला

आज दिनांकीत १४ मे, २०२४

सही/-वंदना ठक्कर वकील उच्च न्यायालय ८३ फाटर पिटर परेरा मार्ग गाव वार्ड कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०.

(TCI)

बड़े लक्षदीप

PUBLIC NOTICE

MRS. ZEBA ABUBAKER SHAIKH, a member of the DAHISAR DARSHAN CHS TD., having address at V.H. Desai Road, Maratha Colony, Dahisar (E), Mumb 168 and holding Flat No. A/07, jointly with Mr. ABUBAKER MOHAMED SHAIKH in the building of the society, died on 19/04/2024, without making any WILL. Mr. Abubaker
Mohamed Shaikh has approached the Society for the Deletion of the name of said Mrs. Zeha Abubaker Shaikh, and transfer her shares and interest in the property in the name of said **Mr. Abubaker Mohamed Shaikh**, being her heir/representative. Mr. Abubaker Mohamed Shaikh represented to the Society that, apart from him the 2 daughters namely, Mrs. Dilkash Zulfiqar Ali Umrani and Mrs. Sabin Mohame Nadeem Ulde are the ONLY legal heirs entitled to inherit her 50% shares in the abov at and both of them have already executed and registered a Release Deed in hi evour, and so that he becomes the Sole & absolute owner of the entire flat, i.e. A/07.

The society hereby invites claims or objections from the heir/s, or any other laimants/objectors in writing, for the Deletion of name and transfer of the shares and terest of the said deceased member Mrs. Zeba Abubaker Shaikh in the apital/property of the society, in favour of Mr. Abubaker Mohamed Shaikh, within eriod of 10 days from the date of publication of this notice. If no claim/objection i eceived by the undersigned Chairman of the society, alongwith the Documentary proo support thereof, within the aforesaid period, the society shall be free to deal with the hares and interest of the Deceased member, in the capital/property of the society i uch manner, as is provided under the Bye-Laws of the society.

For & on behalf of DAHISAR DARSHAN CHS. LTD. Sd/- Mr. Satyajit Khare

जाहीर नोटीस

मयत चेतना जयंत जाधव दिनांक ११/०२/२०१७ रोजी मयत झाल्या असन यांच्या कायदेशीर वारसांना खालील नमुद मालमत्तेच्या संदर्भात व इतर कोणतेही व्यक्तीस ज्याचे दावे व आक्षेप असल्यास आमंत्रित करण्याकरीता सदर नोटीस जाहीर करण्यात येत आहे. सदर मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे हस्तांतरण तसेच सदर मालमत्तेची विकी करण्याकरीता खालील नमुद मिळकतीच्या संबंधीत ही जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर नोटीस ही जाहिरपणे देण्यात येत आहे की, सदर मालमत्ता म्हणजेच सदनिका क. २००८, २० वा मजला, ड्युबेरी, बिल्डींग न १२, एव्हरेस्ट वर्ल्ड, जुना सर्व्हे नं २८३ अ,ब, नविन सर्व्हे नं ३७, ३८,१४६/१,२ पार्ट१४७/२ . .६३/२, गाव ठोकरी, कोलशेत रोड, ढोकाळी ठाणे पश्चिम ४००६०७ ही . मालमत्ता ही कराराप्रमाणे श्री. जयंत दशरथ जाधव व चेतना जयंत जाधव यांच्या संयुक्तीक नावावर असून चेतना जयंत जाधव यांचे निधनानंतर श्री जयंत दशरथ जाधव व श्री. वेदांत जयंत जाधव हे दोघेत मयत व्यक्तीचे कायदेशिर वारसदार असुन इतर कोणीही वारसदार नाहीत व सदर मालमत्तेचे हस्तांतरण व विक्री करायची आहे व मयत व्यक्तींच्या वारसांमार्फत मयत चेतना जयंत जाधव यांच्या वारसदारांना व इतर दावेदार व दावेदारांना किंवा ज्या व्यक्तींना सदर मालमत्तेमध्ये हक्क, शीर्षक, रस आहे त्यांसकडून सदर मालमत्तेसंबंधी विक्री, विनिमय, गहाण, भाडेपट्टी, धारणाधिकार, शुल्क मेंटेनन्स. परवाना, बक्षीसपत्र, वारसाहक्क, अधिकार, मृत्यूपत्र, ताबा, कामगिरी किंवा सदर मालमत्ते संदर्भात इतर कोणतेही दावे व आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात ॲड. महेंद्र एम. कोळसकर, १०१, १ला माळा, जगन्नाथ को. ऑ हौ सो लि. अनाजी सुंदर रोड, चरई, ठाणे ४०० ६०१ पश्चिम यांना नोटीस जाहिर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत कळवावे ही विनंती करण्यात येत आहे. जर १५ दिवसांच्या आत कोणतेही दावे व आक्षेप न मिळाल्यास पुढील कोणत्याही हक्काचा अथवा दाव्याचा विचार केला जाणार नाही. आणि यानंतर चेतना जयंत जाधव यांचे वर नमुद वारसदार सदर मालमत्तेची विक्री तसेच हस्तांतरण करण्यासंदर्भात पुढिल कायदेशिर कार्यवाही करतील

दिनांक :- १४/०५/२०२४

तिकाण :— ताणे

Place: Mumbai

TCI INDUSTRIES LIMITED CIN: L74999MH1965PLC338985

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai – 400 005. Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता

लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल									
(रु.लाखात, नमुद केल्या व्यतिरिक्त)									
	संपलेत	नी तिमाही	संपलेले वर्ष						
तपशील	39.03.78	32.03.23	39.03.78	३१.०३.२३					
	लेख	ापरिक्षित	लेखापरिक्षित						
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४८.०१	९0.0३	१३९.१८	१९२.०९					
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	(२१.०५)	4.00	(१०३.८७)	(६६.३३)					
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(२१.०५)	4.00	(१०३.८७)	(६६.३३)					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(२१.०५)	५.०७	(१०३.८७)	(६६.३३)					
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व									
कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष									
उत्पन्न (करानंतर))	(२१.४२)	(0.22)	(१०४.२४)	(७१.६२)					
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रु.१०/- प्रती)	९०.६७	९०.६७	९०.६७	९०.६७					
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) लेखापरिक्षित									
ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			१३६.२५	५९.७0					
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)									
(वार्षिकीकरण नाही)									
अ. मूळ	(२.३५)	0.40	(११.५८)	(७.४०)					
ब. सौमिकृत	(२.३५)	0.46	(११.५८)	(७.४०)					
टिप:									

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tciil.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १३ मे, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. वरील सदर निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण केले आहे. टीसीआय इंडस्टीज लिमिटेडकरिता

सही/-रविशंकर झुनझुनवाला अध्यक्ष व स्वतंत्र संचालक डीआयएन:००२३१३७९

B FINSERV

ठिकाण : मुंबई

दिनांक: १३ मे, २०२४

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014

Branch Office: 1st Floor, Gaurav Complex Rana Pratap Gate, SatyaNarayan Layout, Yavatmal, Maharashtra 445001

Branch Office: 1st Floor, Ramdas Patil Market. Beside Martand Vijay Petrol Pump, Bhusawal Road, Jamner, Maharashtra Pin:- 424206 Branch Office: Bajaj Housing Finance Limited 1st Floor Mahavir Nagar Chappal line Near ICICI bank Pandharpur 413304 Maharashtra POSSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/ Guarantor(s) manufacture in electric place amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s)/Co-Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein unde

Name of the Borrower(s)/Guarantor(s) (LAN No, Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)		Demand Notice Date & Amount	Date of Possession		
Branch: PANDHARPUR, LAN: 531RMSEI112445 Borrower's: / Co – borrower's: 1. SATISH NARAHARI DESHAMUKH (Borrower) At Deshmukh Wasti Karkamb Tal Pandharpur Dist, Solapur, Pandharpur, Maharashtra - 413304 2. KALPANA SATISH DESHMUKH (Co-Borrower) At Deshmukh Wasti Karkamb Tal Pandharpur Dist, Solapur, Pandharpur, Maharashtra - 413304 Also At GAT No 458/ 9/ B, Total Area 05 R Out Of 0h 17 R, Pot Kharab 03 R Situated At Karkamb Tal Pandharpur, Dist Solapur, Maharashtra - 413304			All that piece and parcel of the agricultural Property describ GAT No 458/ 9/ B, total area C of 0H 17 R Pot Kharab 03 R stat Karkamb Tal Pandharpt Solapur, Maharashtra -4133C: Remaining area of GAT N 9/2, West: Gat No. 458/10/2: Gat No. 458/2, South: C 458/10/1	20.02.2024 Rs. 12,02,445/- (Rupees Twelve Lac Two Thousand Four Hundred Forty Five Only)	09-05-24	
Branch: JAMNER, LAN: H4X3FLP0348278 Borrower's: / Co – borrower's: 1. Nandlal Hukumchand Pawar (Borrower) 2. Babita Nandlal Pawar (Co-Borrower) Both the above at GAT No 1140/1 P No 33G Raver Road, GIS Colony Maharashtra 425508	ower's:/Co-borrower's: agricultural No. 33 (So Raver Sh the above at GAT No 1140/1 P No 33GIS			ce and parcel of the Non- Property described as: Plot tht Side Part), G. No. 1140/1, Eighty st: Road, West: Plot No. 34, to. 1160/2, South: Plot No. 32		
Branch: JAMNER, LAN: H4X3FRL0360870 Borrower's: / Co – borrower's: 1. Nisar Rahim Bagavan (Borrower) 2. Rahim Shaikh Bagwan (Co-Borrower) Both At House No. 5634, Badwad, Dist Jalgaon, Jamner, Maharashtra-425310.	agricu P No Dist Ja East :	iltural Pro 05 Middl algaon, B G No. 21	e and parcel of the Non- pperty described as: G. No 199 e Part, Bodwad, Tal Bodwad odvad, Maharashtra-425310. 15, West: Part Of Plot, North: uth: Road	Rs.9,2 Nin Sev Three	20.02.2024 7,384/- (Rupees e Lac Twenty ren Thousand Hundred Eighty Four Only)	09-05-24
Branch: YAVATMAL, LAN: 587RHB85963055 & All that agricul			t piece and parcel of the Non- ltural Property described as:	_	3.02.2024 .12,68,226/-	09-05-24

587RHT89172266 Borrower's: / Co - borrower's: 1. Lokchand Krushna Limje (Borrower) 2. Pinky Lokchand Limje (Co-Borrower)

Place: Maharashtra Date: 14 May 2024

Both The Above At Shravsti Apartment. 2nd Floor, S1 Block, Ashtvinayak Chowk, Yavatmal – Sambhaj Nagar, Yavatmal, Maharashtra-445001.

agricultural Property described as: Plot No. 13 Flat No. S-1 Admeasuring 23.09 Sq Mtrs. Sr. No. 22/1 A, Waghapur, Dist. Yavatmal 445001. East: Singhaniya Layout, West: Layout Road, North: Plot No 14, South: Layout Road

(Rupees Twelve Lac Sixty Eight Thousand Two Hundred Twenty Six Only)

Sd/- Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी–६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सल्लागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@realiffmail.com, lakshadeepp@realiffmail.com, mumbailakshadeepp@realiffmail.com, mumbailakshadeepp@realiffmailakshadeepp@realiffmailakshadeepp@realiffmailakshadeepp@realiffmailakshadeepp@realiffmailakshadeepp@realiffmai

MMorgan

(Amt INR in Lakhs

Advanced Materials Registered Office: B-11, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad – 431136 Email:pooja.jindal@morganplc.com,website:www.morganmms.com Statement of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024

				(Funt mit in Editio)				
,			Quarter Ende	d	Year Ended			
Sr. No.	Particular	31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023		
140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited		
1	Total Income from operation	4090.98	4338.40	3561.49	17403.67	15942.04		
2	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	451.62	971.65	336.09	3599.99	2232.15		
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	130.54	971.65	336.09	3278.91	2232.15		
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	69.71	707.54	198.61	2348.59	1611.95		
5	Total Comprehensive income for the period [comprising profit/ (loss)for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	34.14	709.78	191.67	2320.85	1615.94		
6	Equity Share Capital	280.00	280.00	280.00	280.00	280.00		
7	Other Equity (Reserves excluding revaluation reserves)	-	-	-	12552.26	12415.40		
8	Earnings Per Share (of Rs. 5/-each) (for continuing operations) Basic & Diluted	1.24	12.63	3.55	41.94	28.78		

Notes to Statement of financial results for the quarter and year ended 31 March 2024

- The above results for the quarter and year ended 31 March 2024 have been reviewed by the Audi Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 21 May 2024. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, as amended ("the Listing Regulations").
- 2. The Statutory Auditors of the Company have conducted audit of the annual financial results and review of guarterly financial results of the Company for the year/guarter ended 31 March 2024. The financia results for the guarters ended March 31, 2024 and March 31, 2023 respectively are balancing figures between audited results for the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year which were subjected to limited review.
- The Company recognizes its sale of crucibles activity as its only primary business segment since its operations predominantly consist of manufacture and sale of crucibles to its customers. The 'Chie Operating Decision Maker' monitors the operating results of the Company's business as single segment. Accordingly in context of Ind AS 108 "Operating Segments" the principle business of the Company constitutes a single reportable segment.
- The Company has filed an application for renewal of the Advanced Pricing Agreement (APA) for five years (FY 2021-22 to 2025-26) on 26 March 2021. The current tax working for period ended 31 March 2024 is calculated based on the APA signed on 18 August 2021 for 5 years ended 31 March 2021.
- The Board of Directors had approved an Interim Dividend of 128/- per equity share on face value of Rs 5/- per share at its meeting held on 9 November 2023. The board of directors have recommended a final dividend of Rs. 12/- per equity share on face value of Rs. 5/- per at its meeting held on 21 May 2024, subject to approval of shareholders in the ensuing Annual General Meeting.
- During the quarter ended 31 March, 2024, the Company has initiated the discussions with the workers for the Voluntary Retirement Scheme (VRS). The Board of Directors in their meeting held on February 13, 2024 have approved the Voluntary Retirement Scheme 2023-24 ("Scheme"). The Company has considered a provision of Rs. 321.08 lakhs and reported the same as exceptional item in the results.
- The Financial Results have been made available to the Stock Exchange where the Company's securities are listed and are posted on the Company's website (www.morganmms.com).

For MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED Sd/-

Aniruddha Karve Director DIN: 07180005

PRITISH NANDY COMMUNICATIONS

Pritish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLCO74214 Registered office: 87-88 Mittal Chambers Nariman Point Mumbai 400 021

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND TEAR ENDED MARCH 31, 2024									
		STAND	ALONE		CONSOLIDATED				
PARTICULARS	QUARTE	QUARTER ENDED		YEAR ENDED	QUART	ER ENDED	YEAR ENDED	YEAR ENDED	
7.4.11052.4.0	March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	
Total income from operations	2,886.98	693.67	5,771.93	1,825.08	2,886.98	693.67	5,771.93	1,827.58	
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	89.30	46.91	206.86	(409.31)	108.89	51.27	238.66	(389.70)	
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	89.30	46.91	206.86	(409.31)	108.89	51.27	238.66	(389.70)	
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	96.53	49.29	218.68	(405.56)	110.53	52.20	241.72	(390.53)	
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	79.22	53.48	213.94	(388.80)	93.22	56.39	236.98	(373.77)	
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	6,104.96	5,891.02	-	-	6,006.10	5,769.12	
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	0.67 *	0.34*	1.51	(2.80)	0.76*	0.36*	1.67	(2.70)	
*Not annualised							i '	1	

Notes:
• The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 21, 2024.

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (http://www.pritishnandy.com.com) and on the website of BSE (http://www.bseindia.com) and NSE (http://www.bseindia.com).

Kishor Palka Chief Financial Officer

Yatender Verma VP/ Finance, Compliances and Legal Affairs

Santosh Gharat Company Secretary and Compliance Officer Pallab Bhattacharya Wholetime Director and CEO Mumbai, May 21, 2024

Vashu Bhagnani Industries Limited

(Formely known as Pooja Entertainment and Films limited)

CIN No.: L99999MH1986PLC040559

Registered Office: FLAT NO 1, COELHO HOUSE, NO 2 JUHU VASANT BAHA CHS LTD, JUHU TARA ROAD, JUHU, NEAR SEA PRINCES HOTEL, Juhu, Mumbai, Maharashtra, India, 400049

Phone : 9096796404, Website : www.poojaentertainmentandfilms.Com, Email : cs@poojaentertainment.in

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(Rs. in Lakhs) (Except Earning Per Share)

	STANDALONE					CONSOLIDATED				
Particulars	Quarter ended		Year ended		Quarter ended			Year ended		
ि		31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Revenue from Operations	500.67	2,021.70	1,611.96	5,450.94	4,041.63	751.96	2,021.66	1,641.94	5,807.13	4,662.27
Profit/(Loss) for the period before tax	565.36	126.45	(15.34)	870.66	295.17	789.47	99.46	(8.91)	1,118.45	305.06
Profit/(Loss) for the period after Tax	332.43	94.51	44.40	561.09	276.87	556.54	67.52	50.83	808.88	286.75
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss	332.43	94.51	44.40	561.09	276.87	503.98	123.31	46.96	819.24	333.22
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]										
Paid up Equity Share Capital (face value of Rs 10/- per share)	3,500.35	3,500.35	453.32	3,500.35	453.32	3,500.35	3,500.35	453.32	3,500.35	453.32
Other Equity (Reserves excluding revaluation reserves)	•	1	1	895.53	3,334.74	-	-	1	4,340.49	3,786.83
Earnings per share (EPS) of Rs.10/- each (not annualised)										
- Basic Rs.	0.95	0.27	0.13	1.60	0.79	1.59	0.19	0.15	2.31	0.82
- Diluted Rs.	0.95	0.27	0.13	1.60	0.79	1.59	0.19	0.15	2.31	0.82

Place: Mumbai

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly and Year ended Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and on Company's website www.poojaentertainmentandfilms.com
- 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21st May 2024

For Vashu Bhagnani Industries Limited Deepshikha Deshmukh

Director Din No. 02146210 Dated: 21st May, 2024



CIN:L99999MH1962PLC012451

Registered Office: Unichem Bhavan, Prabhat Estate, Off S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400 102 Website: www.unichemlabs.com; E-mail Id.: shares@unichemlabs.com; Tel.: (022) 6688 8333

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Sr.			Quarter ended		Year ended		
	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
1	Total income from operations	39,924.29	36,242.74	31,006.43	1,44,216.78	1,07,243.22	
2	Net Profit / (Loss) for the period						
	(before tax and exceptional items)	1,065.45	128.56	(3,619.21)	(3,457.26)	(16,642.53)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after exceptional items)	(11,496.80)	6,930.04	(14,383.41)	(9,218.03)	(27,908.97)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after exceptional items)	(11,496.80)	6,930.04	(14,383.41)	(9,218.03)	(29,970.19)	
5	Total comprehensive income for the period						
	[comprising of profit / (loss) for the period						
	(after tax) and other comprehensive income						
	(after tax)]	(11,451.97)	6,962.54	. , ,	(9,270.78)	(26,097.52)	
6	Paid-up Equity Share Capital	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12	
7	Other Equity [Reserves excluding Revaluation						
	Reserve]				2,28,054.48	2,37,018.94	
8	Earnings per equity share						
	(Face value of ₹ 2/- per share) (not annualized)						
	(a) Basic	(16.33)	9.85	(20.43)	(13.09)	(42.57)	
	(b) Diluted	(16.33)	9.85	(20.43)	(13.09)	(42.57)	

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 202

	(₹ lakhs)											
Sr.			Quarter ended		Year ended							
	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023						
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited						
1	Total income from operations	43,170.05	43,437.87	40,209.94	1,70,489.47	1,34,302.22						
2	Net Profit / (Loss) for the period											
	(before tax and exceptional items)	(24.60)	1,595.35	(1,361.26)	(405.84)	(13,779.65)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax											
	(after exceptional items)	(12,586.85)	8,396.83	(4,715.66)	(6,166.61)	(17,636.29)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax											
	(after exceptional items)	(12,930.86)	8,399.05	(4,426.55)	(7,047.43)	(20,222.76)						
5	Total comprehensive income for the period											
	[comprising of profit / (loss) for the period											
	(after tax) and other comprehensive income											
	(after tax)]	(13,002.08)	8,238.65		(7,594.84)	, , ,						
6	Paid-up Equity Share Capital	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12	1,408.12						
7	Other Equity [Reserves excluding Revaluation											
	Reserve]				2,34,833.76	2,42,122.29						
8	Earnings per equity share											
Ш	(Face value of ₹ 2/- per share) (not annualized)											
Ш	(a) Basic	(18.37)	11.93	((10.01)	` /						
Ш	(b) Diluted	(18.36)	11.92	(6.28)	(10.01)	(28.72)						

Notes:

Total R&D expenditure

Date: 22nd May, 2024

Place: Aurangabad, India

Date : 21 May 2024

- The standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31st March, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 22nd May, 2024. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these standalone and consolidated financial results. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these standalone and consolidated financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. ww.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website at www.unichemlabs.com
- 2 The aggregate amount of revenue expenditure incurred on Research and Development as included in the relevant expense

heads is as tabulated below: (₹ lakhs)										
Particulars		Quarter ended	Year ended							
Tarticulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023					

2,623.34

By Order of the Board For Unichem Laboratories Limited

10,466.70

Pabitrakumar Kalipada Bhattacharyya

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by my client Smt. SHUBHANGI MANOHAR CHOWGULE that she is an exclusive owner of Flat No. 302/B Ankur Co-operative Housing Society Ltd.,having address at Liberty Garden Cross Road No. 3, Malad (West),Mumbai – 400 064 and holding Share Certificate No. 22 Distinctive No. 101to 105 has been lost or hisplaced and not traceable till date. Smt hubhangi Manohar Chowgule has applied to the society to issue duplicate share Certificate lieu of the above said Share Certificate. Any person having any claim to or agains said Flat No. 302/B. Ankur Co-operative Housing Society Ltd. or any part thereof by way of sale, exchange, inheritance, mortgage lease, lien, charge, trust, maint asement possession, tenancy, attachment r otherwise however is required to make the same known in writing to the society having address at ANKUR CO –operative housing ciety Ltd situated at Liberty Garden Cros toad No. 3, Malad (West),Mumbai – 400 064 along with valid and legal supporting

uplicate share certificate. VINITA BHENDE ADVOCATE - HIGH COURT

locuments within 14 (fourteen) days from the

date of Publication otherwise such claim if any

will be considered as waived and will issu

PUBLIC NOTICE

Late Mrs Rasila S Shah/Vinay Shah have a Fixed Deposit of Housing Development Finance Corporation Limited being Deposit BM/19683173. The Fixed Deposit receipt has been reported lost/misplaced.

f anyone having any claim should be made to HDFC Ltd, Ramon House, H T Parekh Marg, 169 Backbay Reclamation Churchgate, Mumbai 400020 within the 14 day Notice Period Thereafter no claim will be ntertained.

Place: Mumbai, Date: 22-5-24



CORRIGENDUM

Corrigendum to the Advertisement published on 23rd April 2024 in "Business Standard" Mumbai & Delhi Edition Inviting Expression of Interest (EOI) for Sale of Financial Assets (Non-Performing Assets) of "SICOM Ltd." 'The last date of Submission of Offer along with Earnest Money Deposit (EMD)

is extended from 22nd May 2024 to 06th June 2024 on or before 05:00 PM" The loan accounts for which the offers received have been removed from the list of loan accounts. The interested parties may refer to our Bid document uploaded on our

website for the loan accounts available for sale. All other terms & conditions of the above referred advertisement shall remain unchanged

Place: Mumbai

Date: May 23, 2024 Authorised Officer, SICOM Ltd.

Galaxy GALAXY SURFACTANTS LIMITED

Registered Office: C 49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai- 400703, India. CIN No. L39877MH1986PLC039877 Ph: +91-22-27616666/33063700 Email: investorservices@galaxysurfactants.com. Website: www.galaxysurfactants.com

STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

	Figures in Rupees Crores							
			Quarter ended	Year ended				
S No.	Particulars	31st March'24 Unaudited	31st December'23 Unaudited	31st March'23 Unaudited	31st March'24 Audited	31st March'23 Audited		
1	Total Income from Operations	929.00	940.49	979.60	3794.38	4464.03		
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	93.96	87.84	112.90	375.47	472.95		
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	93.96	87.84	112.90	375.47	472.95		
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	77.50	71.37	90.53	301.47	380.98		
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	78.47	71.36	81.86	310.88	435.84		
6	Equity Share Capital	35.45	35.45	35.45	35.45	35.45		
7	Earnings per share (of Rs. 10/-) each							
	1. Basic (In Rs.)	21.86	20.13	25.54	85.03	107.46		
	2. Diluted (In Rs.)	21.86	20.13	25.54	85.03	107.46		
	STATEMENT OF STANDAL	ONE ALL	NITED EINA	NCIAL DE	27 1112			

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

	Figures in Rupees Crores							
			Quarter ended	Year ended				
6 0.	Particulars	31st March'24	31st December'23	31st March'23	31st March'24	31st March'23		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited		
	Total Income from Operations	705.74	673.35	682.57	2745.24	3178.05		
	Profit before tax	56.23	68.54	80.29	267.01	287.61		
	Profit after tax	42.02	51.60	59.52	200.34	214.01		
	Total comprehensive income	39.82	50.80	59.18	195.75	213.90		
4		,		,				

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and year ended on 31st March 2024 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the standalone and consolidated financial results with notes are available on Company's website a www.galaxysurfactants.com and stock exchanges website(s) at www.bseindia.com and www.nseindia.com The Board recommended a final dividend of Rs. 22 on equity shares having face value of Rs. 10 each. The payment of final

dividend is subject to the approval of shareholders in the forthcoming 38th Annual General Meeting of the Company

For Galaxy Surfactants Limite close up to 30th May, 2024. Sd/

this regard, Trading Window fo Designated Employees etc. Shall remain For Webfil Limited Sneha Kewa Place : Kolkata

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public a large on behalf of our client, RBL Bank Ltd Airoli Branch Mumbai that One case of Divakaran J of Tirupur has deposited title deeds i.e. 1) Original Sale Deed dated 23.11.2012 Doc No 4339/2012. 2) Origina Mortgage Deed dated 23,11,2012 Doc No 4340/2012. 3) Original GPA Deed date 23.11.2012 Doc No 357/IV/2012.

It is reported by our client that the above said original documents have been misplaced/lost and said documents ar not traceable.

With regards to this missing complaint of said original documents are lodged with Mulund (Mumbai) Police- station on dtd 25.04.2024 under CR no. 48836/2024. I is hereby notified that if any one finds documents are requested to hand over the same to Mulund (Mumbai) station or to the below mentioned RBL Branch office

RBL BANK LTD 16th Floor, Empire Tower , Reliable tech Park, Off. Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai -400062 Original Registered Settlement Deed dated 05.04.2016 Doc No 1674/2016. 7) Original Registered Mortgage Deed dated 31.05.2016 Doc No 2431/2016. t is reported by our client that the above said original documents have been misplaced/los nd said documents are not traceable

Notice is hereby given to the Public at large on behalf of our client, RBL Bank Ltd, Airoli Branch Mumbai that One case of Manimuthu R of

Madurai has deposited title deeds i.e. 1) Origina

Madurai has deposited tille deeds i.e. 1) Original Registered Simple Mortgage Deed dated 29.07.2011 Doc No 5029/2011. 2) Original Registered Simple Mortgage Deed dated 30.03.2012 Doc No 2326/2012. 3) Original Registered Receipt dated 22.12.2014 Doc No 6011/2014. 4) Original Registered Sale Agreement Deed dated 21.04.2015 Doc No 1880/2015. 5) Original Registered Capacillation

880/2015, 5) Original Registered Cancellation

Deed dated 18.03.2016 Doc No 1358/2016. 6

original documents are lodged with Muluno (Mumbai) Police- station on dtd 25.04.2024 under CR no.48827-2024. It is hereby notified hand over the same to Mulund (Mumbai) station or to the below mentioned RBL Branch office. RBL BANK LTD

16th Floor, Empire Tower , Reliable tech Park, Off. Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai -400062

WEBFIL LIMITED Regd. Office: "YULE HOUSE", 8, Dr. Rajendra

Prasad Sarani, Kolkata-700001 Phone: 033 2242 8210/8550/1988 22484671, 22431555, FAX: +91 33 2242 1335 E-mail: webfil@webfilindia.com

CIN: L36900WB1979SGC032046 NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 & 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, as amended, 230th meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 29th of May, 2024 at 4.30 p.m. through video Conferencing, will, inter alia, consider and ake on record the Audited Financial Result (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and Year ender 31st March, 2024 and also conside mendation of Final Dividend for the Financial Year 2023-2024, if any, This ntimation is also available on the website of the Company www.webfilindia.com and or he website of The Calcutta Stock Exchange Limited www.cse-india.com.

Company Secretary Date: 22.05.2024

PHOTOQUIP INDIA LIMITED CIN No: L74940MH1992PLC067864 Regd Office: 10/116, Salt Pan Division, Lloyds Compound,

Vidyalankar College Road, Antophill, Wadala, Mumbai -400037. Tel:. 022-24110110 Website: www.photoguip.com Email ID: info@photoquip.com NOTICE

Notice is hereby given pursuant

to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of the SEBI (LODR) Regulations 2015 that the meeting of Board of Directors of Photoguip India Limited would be held on Thursday, May 30, 2024. at the Registered office of the Company at 4:00 p.m. to inter-alia consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024. This notice is also available on the website of the company www.photoquip.com and on the

listed at www.bseindia. com. for PHOTOQUIP INDIA LIMITED Vishal Khopkar **Company Secretary** Place: Mumbai

Date: 22/05/2024

website of the stock exchange

where shares of the company are

Managing Directo DIN: 07131152

10,939.82

Date: May 21, 2024

Place: Navi Mumba

K. Nataraja Managing Director DIN: 07626680

PUBLIC NOTICE

Adnani, Mrs Renu Ravi Jethwan (@ Renu Deepak Adnani) and Mr Dinesh Deepak Adnani are the owner of the under mentioned property as described in the schedule. The Owners have agreed to sell there under mentioned property more particularly described in the schedule nerein under written to my clients free from all encumbrances, claim and demand. All persons having any claim against or to the said property by way of mortgage, gift, sale, lease, lien charge, trust, maintenance, easemen or otherwise howsoever are required to make the same known in writing to the undersigned advocate at his office being Gala number 1, New Vaibhay C.H.S Ltd, Opposite Shivsena BJF office. Charai Joshiwada Thane Wes within 15 days from the date of publication hereof otherwise the sale will be completed without reference to such claim and the same, if any, will ne considered as waived

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

All that Flat No 304, Area Adm 649 Sqf (Carpet Area) (which is inclusive of th Area of Balconies and Door Sills) on the 3rd Floor in the Building No A2-11 in the Complex known as FLOWER VALLEY COMPLEX CHS LTD Constructed on the Piece and Parcel of the land bearing Survey No14/1 to 7, 80/1(pt), 2(pt), 4(pt), 5(pt), 6(pt) 7(pt), 9(pt), 10ABCD, 11,12,13,14,15 81/3(PT), 5(PT), 6(PT), 7(PT), 87(PT) 88/5(PT) Lying being situated a Village Panchpakhadi, Off Eastern Express Highway, Thane West 400601, Taluka and Dist Thane. Dated 22nd May 2024. Advocate Roshan M Shetty

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am investigating the nencumbered right, title and interest of Mrs. riti Ashwin Sanghvi, who is owner of Residential Flat i.e. Flat No. 102, First Floor, D wing, Andheri Minal Co-operative Housing Society Limited, Old Nagardas Road, Andher East, Mumbai 400069, admeasuring 345 square feet carpet area, situated on the land bearing C.T.S. Number 133 of Mogra Village, Andheri Taluka, Mumbai Sub-Urban District hereinafter collectively referred to as "the said

It is informed to me that Original documen pertaining to said Flat i.e. 1) Articles of Agreement dated 5th December, 1983 from M/s Goyal Builders Private Limited in favour of Shri Mahendrapratap Matasaran Singh and Smt. Kokila Mahendrapratap Singh 2) Agreement dated 12th May, 1993 from Shri Mahendrapratap Matasaran Singh and Smt. Kokila Mahendrapratap Singh in favour of Mrs Priti Ashwin Sanghyi has been lost o misplaced for which Mrs. Priti Ashwin Sanghv lodged Police N.C./F.I.R. in Lost Propert Register bearing Entry No. 55276, Dated 21/05/2024, with Andheri Police Station

Mumbai. All persons having or claiming any right, titl interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any parthereof by way of sale, gift, lease, lier release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owners are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at Shop No 5, Building No. 9, Varma Nagar CHSL, Azad Road, Andher East, Mumbai 400069, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned and the owner shall be at liberty to sell/transfer the said Flat.

> SMEET VIJAY SHAH, Advocate High Court. Registration No. MAH/5683/2021. Date : 23rd May, 2024.

NOTICE

Mr. Bhupendra Nagardas Shah & Mrs. TAKE NOTICE THAT, I am investigating the Pravinaben Bhupendra Shah are ember of the Suryakirti Nagar Cooperative Housing Society Ltd., having address at Near Majithia Naka, Achole Road, Nallasopara (E), Palghar: 401 209 and holding flat/tenement No. D/201 in the building of the society, died on 02/04/1997 & 09/04/2024 respectively without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or eirs or other claimants/objector or "the said Flat"). objectors to the transfer of the said shares and interest of the member in

the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his claims/objections for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byelaws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is lavailable for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 9.00 A.M. to 12.30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Nallasopara

Date: 22/05/2024 For and behalf of The Suryakirti Nagar C.H.S. Ltd. Sign/ Stamp Hon. Secretary

PUBLIC NOTICE

unencumbered right, title and interest of Mr. Ashwin Pravinchandra Sanghvi, who is owne of a Residential Flat i.e. Flat No. 103, First Floor, D wing, Andheri Minal Co-operative Housing Society Limited, Old Nagardas Road, Andheri East, Mumbai 400069, admeasuring 585 square feet carpet area, situated on the land bearing C.T.S. Number 133 of Mogra Village, Andheri Taluka, Mumbai Sub-Urban District (hereinafter collectively referred to as

It is informed to me that Original documents pertaining to said Flat i.e. 1) Agreement from Smt. Rita Prakash Sanghyi in favour of Mr. Pravinchandra Mohanlal Sanghvi has been lost or misplaced for which Mr. Ashwir Pravinchandra Sanghvi, lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 55287, Dated. 21/05/2024, with Andheri Police Station, Mumbai.

All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any par thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage naintenance, easement or otherwise howsoever and/or against the owners are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at Shop No 5, Building No. 9, Varma Nagar CHSL, Azad Road, Andher East, Mumbai 400069, within 14 days from the date of publication of this notice failing which the claims etc. if any, of such person(s) shal be considered to have been waived and/or abandoned and the owner shall be at liberty to sell/transfer the said Flat.

> SMEET VIJAY SHAH, Advocate High Court Registration No. MAH/5683/2021 Place: Mumbai. Date : 23rd May, 2024.



ठिकाण: मुंबई

सुयोग टेलिमॅटीक्स लिमिटेड

सीआयएन:एल३२१०९एमएच१९९५पीएलसी०९११०७ नोंद. कार्या.: सुयोग हाऊस, प्लॉट क्र.३०, एमआयडीसी सेन्ट्रल रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३. वेबसाईट:www.suyogtelematics.co.in, ई-मेल:investor@suyogtelematics.co.in

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात)
	ŧ	यंपलेली तिमाह	संपलेले वर्ष		
तपशील	38.03.28	38.88.83	३१.०३.२३	39.03.78	३१.०३.२३
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४७८३.५२	४३१५.३५	३९५४.९८	१७४२७.४६	१५२२८.२३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१६३२.७९	२१५७.०९	१०४८.४५	७१३९.९२	५८९९.९६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१५७१.६७	१९१०.८५	१२६४.०८	६३३१.२४	४६३०.५९
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	१५६८.२९	१९१८.११	१२६९.४१	६३४०.८९	४६४५.५६
भरणा केलेले समभाग भांडवल	१०६६.२१	१०६६.२१	१०४८.२४	१०६६.२१	१०४८.२४
ताळेबंद पत्रकानुसार राखीव				२८७७३.१७	२२३७७.६९
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)					
१. मूळ (ईपीएस)	१४.७४	१७.९२	१२.०६	५९.३८	४४.१७

१४.८५ १७.९२ १२.०६ ५९.८३ ४४.९७ <mark>टिप:</mark> ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २१ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्रर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसईकडे सादर करण्यात आले. सदर माहिती कंपनीच्या https:// suyogtelematics.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या https://www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सुयोग टेलिमॅटीक्स लिमिटेडकरिता

सही / शिवशंकर लातुरे व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०२०९०९७२

दिनांक: २१.०५.२०२४

व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३१२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७, भारत. दूर::+९१-२२-२५०११९८३, फॅक्स:+९१-२२-२५०११९८४, वेबसाईट: www.whiteorganicagro.com, ई-मेल: info@whiteorganicagro.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६० ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता (एकमेव) लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८०७.२५	९३७.७६	93६0.84	३३४५.२४	90349.92
कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-) (कर, अपवादात्मक बाब					
आणि विशेष साधारण बाबपुर्व)	(988.८५)	४६.२१	३७०.५९	900.90	903.90
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)					
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	(988.८५)	४६.२१	३७०.५९	900.90	903.90
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)					
(अपवादात्मक बाब आणि विशेष साधारण बाबनंतर)	(११९.१६)	34.60	(२८३.३१)	990.90	923.60
कालवधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित					
नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(११९.१६)	34.60	(२८४.६६)	990.90	9२२.२४
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१००/-प्रती भाग)	3400.00	3400.00	3400.00	3400.00	३५००.००
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित					
राखीव वगळून राखीव)	२०८०.१२	-	-	२०८०.१२	१९६१.१४
उत्पन्न प्रतिभाग					
अ) मूळ	(0.38)	0.90	(0.८٩)	0.33	0.34
ब) सौमिकृत	(0.38)	0.90	(0.८٩)	0.33	0.34

टीप: सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या http://whiteorganicagro.com/investor_relations.html वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता व्हाईट ऑरगॅनिक ॲग्रो लिमिटेडकरिता

> सही/-

दर्शक रूपानी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०३१२१९३९

दिनांक: २१.०५.२०२४

PRITISH NANDY COMMUNICATIONS

Pritish Nandy Communications Ltd CIN L22120MH1993PLCO74214 stered office: 87-88 Mittal Chambers Nariman Point Mumbai 400 021

								III \ Iakii
STATEMENT OF STANDALONE AND CO	NSOLIDATED AUDI	TED FINANCIAL RES	ULTS FOR THE QUA	ARTER AND YEAR E	NDED MARCH 31, 2	024		
	STANDALONE				CONSOLIDATED			
PARTICULARS	QUARTE	R ENDED	YEAR ENDED	YEAR ENDED	QUART	ER ENDED	YEAR ENDED	YEAR ENDED
	March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2024 (Audited)	December 31, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	March 31, 2023 (Audited)
Total income from operations	2,886.98	693.67	5,771.93	1,825.08	2,886.98	693.67	5,771.93	1,827.58
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and extra ordinary items)	89.30	46.91	206.86	(409.31)	108.89	51.27	238.66	(389.70)
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and extra ordinary items)	89.30	46.91	206.86	(409.31)	108.89	51.27	238.66	(389.70)
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and extra ordinary items)	96.53	49.29	218.68	(405.56)	110.53	52.20	241.72	(390.53)
Total comprehensive income for the period (comprising profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	79.22	53.48	213.94	(388.80)	93.22	56.39	236.98	(373.77)
Equity share capital (Face Value of ₹ 10 per share)	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70	1,446.70
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	6,104.96	5,891.02	-	-	6,006.10	5,769.12
Earning per share (Face Value of ₹ 10 per share) basic and diluted	0.67 *	0.34*	1.51	(2.80)	0.76*	0.36*	1.67	(2.70)
*Not annualised								

Notes:
• The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 21, 2024.

The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on May 21, 2024.

• The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on Company's website (http://www.pritishnandycom.com) and on the website of BSE (http://www.bseindia.com) and NSE (http://www.nseindia.com).

Kishor Palkar

Yatender Verma VP/ Finance, Compliances and Legal Affairs

Santosh Gharat Company Secretary and Compliance Officer

Pallab Bhattacharya Wholetime Director and CEO Mumbai, May 21, 2024



ठिकाण: महाराष्ट्र

जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : ३रा मजला, सुआशिष आयटी पार्क, फ्लॉट क्र.६८ई, दत्त पाडा रोड, टाटा स्टिल समोर, बोरिवली पूर्व, मुंबई - ४०० ०६६.

ताबा सचना

जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड

(प्राधिकृत अधिकारी) इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.करिता

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वयं (परिशिष्ट-४) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्यशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत जेएम

फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड (यापुढे जेएमएफएचएलएल म्हणून संदर्भित) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम ६३(६२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्चदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना जारी केली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जॉमिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, जेएमएफएचएलएलच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर्र मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी जेएमएफएचएलएलकडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

अ. क्र.	कर्जदार/सह-कर्जदाराचा पत्ता आणि कर्ज खाते क्र.	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	१.ताबा दिनांक २.मागणी सूचना दिनांक ३. देय रक्कम रू.
१.	१. श्री. राहुल तोडकर २. सी. सोनल तोडकर पत्ता :- पलॅट क्र.१०५, पहिला मजला, ओम श्री सदगुरु नित्यानंद कृपा, चंदनसार रोड, चंद्रकांत बंगलोजवळ, कोपरी, विरार (पूर्व), वसई, पालघर, महाराष्ट्र - ४०१३०५ कर्ज खाते क्र.: एचव्हीआयआर१८०००००२१२६	फ्लॅट क्र.१०५, पहिला मजला, मोजमाप क्षेत्र ३२० चौ.फू. २९.७३ चौ.मी. (बिल्ट अप क्षेत्र) ओम श्री सदगुरु नित्यानंद कृपा अपार्टमेंट्स म्हणून ज्ञात इमारतीत, गाव - कोपरीगाव, चंदनसर, तालुका - वसई, जि. पालघर, जुना सर्व्हे क्र.४४, नवीन सर्वे क्र. १४७, हिस्सा क्र.२७, वसईचा उपजिल्हा नोंदणी आणि पालघर जिल्हा, महाराष्ट्र येथे जिल्हा नोंदणी ४०१३०५.	१. २१.०५.२०२४ २. १२.०३.२०२४ ३. दि. १२ मार्च २०२४ रोजी रू.८,६०,६८१/- (रूपये आठ लाख साठ हजार सहाशे एक्याऐंशी फक्त)
٦.	१. श्री.विनायक तुकाराम बायकर २. सी.सुजाता वत्ताराम गोळे पत्ता :- खोली क्र.१, मणिबेन चाळ, वसारी हिल, अल्बर्ट कॉम्प शंकर नगर, गोरेगाव पश्चिम, महाराष्ट्र पिनकोड - ४००१०१ कर्ज खाते क्र.: एचव्हीआयआर१८०००००११३२	फ्लॅट क्रमांक १०३, पहिला मजला, बी - विंग, मदर वेलंकणी अपार्टमेंट, आंबेडकर चौक, गोखिवरे तलाव जवळ गोखिवरे रोड, वसई रोड पूर्व, तालुका वसई पालघर जिल्हा महाराष्ट्र पिनकोड - ४२१३०६.	१. २१.०५.२०२४ २. १५.०६.२०२३ ३. दि. १४ जून २०२३ रोजी रू.८,२०,७२३/- (रूपये आठ लाख वीस हजार सातरो तेवीस फक्त)

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि. IndiaShelter

Home Loans नोंदणीकृत कार्या.: ६वा मजला, प्लॉट-१५, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुडगाव, हरियाणा-१२२००२ **राखा कार्यालय:** पी.क्र.२१०, तिरंगा चौक, सिमेन्ट रोड, नंदनवन, युनियन बँक ऑफ इंडियाच्या वर, नागपूर–४४०००९. **शाखा कार्यालय:** १ला मजला, प्लॉट क्र.५०, शिल्प ोसायटी, न्यु मनिष नगर, मेडप्लस फार्मसीजवळ, बेल्टारोडी रोड, नागपूर-४४००३७, महाराष्ट्र. **शाखा कार्यालय:** सेन्टर वन, २रा मजला, दुकान क्र.१, सी.एस. क्र.१२१/४डी/ ४ई. प्लॉट क्र.२.३.४, विजयनगर चौक, सांगली, महाराष्ट्र-४९६४९६. शाखा कार्यालयः श्री साई प्रतिक इमारत, ६८८, दक्षिण कसवा, वालाजी मंदिराजवळ, चौपड, सोलापूर ४९३००७, महाराष्ट्र. **शाखा कार्यालय:** २रा मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, काकनी कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र.१४६, गांधीनगर, वर्धा, महाराष्ट्र–४४२००९.

मागणी सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ कलम १३(२) अन्वये सूचना

खालील कर्जदार ज्यांनी **इंडिया शेल्टर फायनान्स कॉपॉरेशन लिमिटेड (आयएसएफसीएल)** कडून कर्ज घेतले आहे त्यांनी **आयएसएफसीएल**ला त्यांच्या कर्जाचे समतुल्य मासिब हमें (ईएमआय) भरण्यात अयशस्वी झाले आहे आणि त्यांचे कर्ज खाते राष्ट्रीय गृहनिर्माण वैंकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केले आहे अशी सूचना याद्वारे दिली जाते. कर्जदारांनी **आयएसएफसीएल**ला स्थावर मालमत्तेची सुरक्षा प्रदान केली आहे, ज्याचे तपशील खाली वर्णन केले आहेत. कर्जाचा तपशील आणि तारखेनुसार कर्जदारांनी **आयएसएफसीएल**ला देव असलेली थकबाकी आणि देव रक्कम देखील येथे खाली दर्शविली आहे. कर्जदारांना तसेच सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की, **आयएसएफसीएल**चे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरीदार, प्रतिभृत धनकोने सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्त्रायल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत खालील कर्जदारांवर कारवाई सुरू केली आहे आणि खाली नमूद केलेल्या या कायद्याच्या तपशिलाखाली सूचना जारी केली. जर खालील कर्जेदार त्यांच्या नावावर सूचित केलेल्या थकबाकीची परतफेड नोटीसच्या ६० (साठ) दिवसांत करू शकेले नाहीत, तर अधोस्वाक्षरीदार सरफायसी कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अंतर्गत प्रतिभूत ऋणकोला प्रदान केलेल्या कोणत्याही एक किंवा अधिक अधिकारांचा वापर करतील, ज्यामध्ये ताब्यात घेण्याच्या अधिकारांच मावेश आहे आणि तो विकण्याचा अधिकार आहे. सर्वसाधारणपणे जनतेला येथे खाली वर्णन केलेल्या मालमत्तेशी व्यवहार न करण्याचा सल्ला दिला जातो.

21-1	विरा आहे आति सा विकासित जाविकार ज			HACH THEOR I WE THEN AGE 19611 MAIN.
अ. क्र.	कर्जदाराचे नाव/जमीनदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी, कर्ज खाते क्र.	एनपीए दिनांक/ मागणी सूचना	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	सुरक्षित मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)
१	श्रीमती कासाबाई साहरे, श्री. सुनिल साहरे, श्रीमती रेणु साहरे, श्रीमती देवयानी साहरे व स्वर्गीय श्री. श्रवण साहरे वांचे कायदेशीर वारसदार कर्म खाते क्र:LATICLLONS00005008781	०५/ऑक्टो/ २०२२ व १६/मे/२०२२	क.१८,९१,६८४.४१ (रुपये अठरा लाख एक्याण्णव हजार सहाग्रे चौऱ्याऐंशी आणि पैसे एकेचाळीस फक्त) १६.५.२०२४ रोजी देय १७.५.२०२४ पासून व्याज आणि इतर गुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च	मौजे-चिंचोली, ग्रामपंचायत चिंचोली, केएच.क्र.५०/१-२, ५१/ १,२,३ व ७४/४, प्लॉट क्र.२६७/१ व २६७/२, एकूण क्षेत्रफळ २३४.१६५५ ची.मी. (२५२० ची.फु.), तहसिल सावनेर व जिल्हा नागपूर येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पूर्वं: प्लॉट क्र.२६६; पश्चिम: रस्ता; उत्तर: प्लॉट क्र.२५८; दक्षिण: रस्ता.
?	श्री./श्रीमती भारती शंकर पाटील व श्री./ श्रीमती शंकर रावनसिद्धा पाटील कर्म खाते क्र.:HL41CHL0NS00005003481 &LA41CLL0NS0000500773	२७/डिसे/२०२१ व १६/मे/२०२४	ह.८,२०,६८९.९२ (रुपये आठ लाख वीस हजार सहाशे एकोणनव्वद आणि पैसे व्याण्णव फक्त) १६.५.२०२४ रोजी देय १७.५.२०२४ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च.	प्लॉट क्र.३०५, जमीन क्षेत्रफल ४६.४४ ची.मी., अभिषेक नगर- बी पैकी नवीन सल्हें क्र.१३६/१, (जुना सल्हें क्र.१३८), कसबे सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर, जि. सोलापूर, महाराष्ट्र थेथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पूर्वी: स्ता; पश्चिम: स्ता; उत्तर: प्लॉट क्र.३०२ व ३०३; दक्षिण: प्लॉट क्र.३०६ व ३०७.
m	श्रीमती शिला प्रमोदराव फुलकारी, श्री./ श्रीमती तुषार फुलकारी मौझा अंग्ड श्रीपी – पिपती मेचे व श्री. अक्षय फुलकारी कर्ज खाते क्र:LA44CLLONS00005045497 & LA44VLLONS00005064571	९/डिसे/२०२३ व १६/मे/२०२४	क.३२,४६,२४९.२८ (रुपये बनीस लाख सेहेचाळीस हजार दोनार एकेचाळीस आणि पैसे अष्टावीस फक्त १६.५.२०२४ रोजी देय १७.५.२०२४ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च.	मौजे पिपरी मेघे, मौजे क्र.८७, पटवारी हल्का क्र.२१, ता. व जि. वर्धा, जिल्हा परिषद वर्धा, पिपरी मेघे ग्रामपंचावतीच्या मवरित, एफ.एस.क्र.२९०/१ व २९४/१, प्लॉट क्र.३५, एकुण क्षेत्र १९०.०० चौ.मी. अर्थात २२४४.४ चौ.मी., पिपरी मेघे ग्रामपंचावतीच्या मवरित, ता. व जि. वर्धा येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पूर्व: श्री. दाते यांचे लेआऊट; पश्चिम: लेआऊट स्ता; उत्तर: प्लॉट क्र.३६; वरिक्षण: प्लॉट क्र.३४.
8	श्रीमती आशा देकते, श्री. मनोहर देकते, श्री. अतुल देकते व स्वर्गीय श्री सचिन देकते यांचे कायदेशीर वास्सदार कर्ज खाते क्र.:HI2100000755	१०/जान/२०२३ व १६/मे/२०२४	ह.७,१२,८७८.७५ (रुपये सात लाख बारा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर आणि पैसे पंच्याहत्तर फक्त) १६,५,२०१४ आणि देव १७,५,२०१४ पासून व्याज आणि इत्तर गुल्क आणि देवच्या तारखेपर्यंतचा खर्च.	मौजे भरतवाडा, पी.एच.क्र.१७, केएच.क्र.२०/१ व २०/१के, प्लॉट क्र.६, शीट क्र.१५, शहर सल्हें क्र.३९, एकूण क्षेत्रफळ १५०० वी.फु., तहिस्त व जिल्हा नागपूर बेथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पूर्व: प्लॉट क्र.७; पश्चिम: प्लॉट क्र.५; उत्तर: प्लॉट क्र.१५ व १६; दक्षिण: रस्ता.
S.	श्रीमती सुरेखा काडोले व श्री. शंभुराजे काडोले कर्जखातेक्र:LA41CLLONS000005038282	९/डिसे/२०२३ व १६/मे/२०२४	ह.१९,४९,४५७.६१ (हपये एकोणीस लाख एकोणपनास हजार चारमे सत्तावन आणि पैसे एकसष्ट फक्त १६.५०.२०१ पांची देय १७.५.२०१४ पासून व्याज आणि इतर शुल्क आणि देयच्या तारखेपर्यंतचा खर्च.	एस.क्र.१३८/२/१०, क्षेत्र २.७५.०० ची.मी., रु.६.०० पैसेने मुल्यांकन केले, त्यापैकी पूर्व बाजूचा उपविभाग प्लॉट क्र.१०बी, क्षेत्र १.३७.५० आर. ची.मी. (१३७.५० ची.मी.) व घरबांघणीसह त्यावरीत १६.५२ ची.मी. क्षेत्रकळ आणि कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली, एसएमकेसी सांगली हटीत येथील मालमतेचे सर्व भाग व खंड.
क्र.१ माल		ा.मी.) मोकळी जमीन, १ क्र.१०ए चे उप विभ	. मु. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली, एस भाग; उत्तर: एस.क्र.१३८/१ ची मालमत्ता	

लमत्ताः बी) पूर्वः प्लॉट क्र.११बी; पश्चिमः प्लॉट क्र.१०; उत्तरः एस.क्र.१३८/१ ची मालमत्ता; दक्षिणः रस्ता.

काण: महाराष्ट्र, दिनांकः २३.०५.२०२४



बँक ऑफ बरोडा, भांडूप शाखा बक आफ बराडा, भाडूप शाखा देवदर्शन इमारत, तळानू, स्टेशन रोड, भांडूप पश्चिम, मुंबई-४०००७८, भारत. द्रः:+९१ २२ २५९४७३६९ ई-मेल:bhabom@bankofbaroda.com

कर्जदारांना सूचना

(सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये) दिनांक: 0८.0५.२0२१

ठिकाण: मुंबई

ठिकाण: मुंबई

श्री. हर्षद एन. शाह मे. स्वेझ ॲग्रो एक्झिम प्रा.लि संचालक, मे. स्वेझ ॲग्रो एक्झिम प्रा.लि., पलॅट क्र.४०१, सिल्वर सॉलिटेअर, टिळक रोड, गर्यालय/दुकान क्र.४, १ला मजला, क्षितीज इमारत, प्लॉट क्र.३, सेक्टर-१९, सानपाडा, नवी मुंबई, ठा<u>णे, महाराष्ट्र-४००७०५.</u> घाटकोपर पुर्व, मुंबई-४०००७७. श्री. सौजन्य कुमा संचालक, मे. स्वेझ ॲग्रो एक्झिम प्रा.लि.

संचालक, मे. स्वेझ ॲग्रो एक्झिम प्रा.लि., लॅट क्र.२०३, २रा मजला, गुरु किरण बीच कॅसल, सीटीएस क्र.९६, शहबाझ, बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. नेरूळ पश्चिम, सिवूडस्, नवी मुंबई-४००७०६.

संदर्भ: आमच्या भांडूप शाखा, भांडूप पश्चिम, मुंबईसह कर्ज सुविधा आमचे पत्र क्र.बीओबी/एसएमईएलएफ/एनटीबी/०५/०८/२०२१ दिनांक १९.०१.२०२१ आणि बीओबी/ बीएचएबीओएम/एडीव्ही/२०२१-२२/बीजीईसीएलएस/२ दिनांक २२.१२.२०२१ मार्फत दिलेल्य मान्यतेसंदर्भात विविध कर्ज सुविधा मान्य आणि मान्यतेच्या नियमानुसार घेण्यात आले होते. वरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभूत तरतुद केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध करून उपयोगात आणली. अशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि विविध कर्ज/ऋण सुविधा खात्यातील विद्यमान थकबाकी

सुविधेचे स्वरुप	मर्यादा	व्याजाचा	०७.०५.२०२४ रोजी थकबाकी	प्रतिभुतीचे लघु वर्णनासह
व प्रकार	रु. लाख	दर	(०७.०५.२०२४ पर्यंत व्याज)	प्रतिभुती करारनामा
रोख ऋण -	₹.	१६.५५%	₹.३,५१,२१,०२१/- +	साठा, बुक डेट आणि स्थावर
गहाणवट	५,५0,00,000/-		३०.०४.२०२४ पासून लागू	मालमत्तेचे गहाणवट खाली
			नसलेले व्याज	दिलेल्या गुणधर्मांच्या वर्णनात
बीजीईसीएलएस	₹.	9.24%	₹.८९,३१,४९६.२४/- +	नमूद केले आहे
	१,00,00,000/-		३०.०४.२०२४ पासून लागू	
			नसलेले व्याज	
एकूण	रु.		रु.४,४०,५२,५१७.२४	
	६,५०,००,०००/-		(रुपये चार कोटी चाळीस	
	(रुपये सहा कोटी		लाख बावन्न हजार पाचशे	
	पन्नास लाख फक्त)		सतरा आणि पैसे चोवीस	
			फक्त) अधिक वसुलीच्या	
			तारखेपर्यंत लागू न केलेले	
l			व्याज आणि इतर शल्क.	

प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन

श्रीमती प्रमोदा एच. शाह व श्री. हर्षद एन. शाह यांच्या नावे असलेले दुकान क्र.४, तळमजला व १ला मजला, क्षेत्रफळ २४२.४२४ चौ.मी. (२६१० चौ.फु.) कार्पेट क्षेत्र, क्षितीज, क्षितीज कोहौसोलि., प्लॉट क्र.३, सेक्टर क्र.१९, सानपाडा. नवी मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

मालमत्तच्या चतुासमा खालालप्रमाणः		
बाजु	इमारतीनुसार	दुकानानुसार
पुर्वेस	विवांत	दुकान क्र.५
पश्चिमेस	महावीर अमृत	दुकान क्र.३
उत्तरेस	मोकळी जागा	पार्किंग
दक्षिणेस	सर्विस रोड	पाथवे

- दिनांक १९.०१.२०२१ व २२.१२.२०२१ रोजीचे स्विकृत मान्य पत्रामध्ये देय रु.६,५०,००,०००/- (रुपये सहा कोटी प्रवास लाख फक्त) + व्याजवाबत बैंकेकडे तुमच्या दायित्व दिले होते. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्य वर्षाकरिता कंपनीच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकामध्ये तुम्ही ३१ मार्च, २०२२ रोजी ६.६५६.४३ लाख रकमेचे बँकेकडे दायित्व भरण्याचे निश्चित व पोहोच केले होते. वर नमूद थकबाकीमध्ये दिनांक ०७.०५.२०२४ पर्यंत उधारी व व्याज समाविष्ठ आहे. इतर शुल्क खात्यात जमा रु.शून्य आहे.
- तुम्हाला ज्ञात आहेच की, तुम्ही **मार्च २०२४** रोजी संपलेली तिमाही व एप्रिल २०२४ रोजी संपलेले महिनेकरित उपरोक्त कर्ज/थकबाकी वरील हफ्ते/व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे.
- तुमच्याद्वारे वरील भरणा करण्यात कसूर केले असल्याने तुमचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनानुसा ०७.०५.२०२४ रोजी (एनपीएची तारीख नमुद) नॉन-परफॉर्मिंग अंसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे आमच्या वारंवार विनंत्या व मागणी केल्यानंतरही तुम्ही वरील थकबाकी कर्ज रक्कम तसेच त्यावरील व्याज भरण
 - वरील **परिच्छेद १** मध्ये नमुद विविध प्रतिभूतीद्वारे प्रतिभूत केलेले कर्ज सुविधेबाबत तुमचे दायित्व तुम्ही पुर्ण क न शकले बाबत आणि तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले बाबत आम्ही तुम्हाल सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात वरील **परिच्छेद** १ मध्ये नमुद्रप्रमाणे सरासरी रक्कम रु.४,४०,५२,५१७.२४ (रुपये चार कोटी चाळीस लाख बावन्न हजार पाचशे सतरा आणि पैसे चोवीस फक्त) अधिक मुक्ततेच्या तारखेपर्यंत आलेला सर्व खर्च आणि व्याज तसेच व्याज अधिक लाग व्याज आणि अन्य इतर शुल्क मुक्ततेच्या तारखेपर्यंत जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्याचे अधिका
- कृपया नोंद असावी की, रक्कम पुर्णपणे जमा होईपयँत प्रत्येक कर्ज सुविधेकरिता वरील परिच्छेद ? मध्ये नमद दरा
- आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपुर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा असेल
- आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभृत मालमत्ता बँकेला देय असलेली संपूर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाश तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/निविदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे
- कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणारे रकमेसंदर्भात पुढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादिशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इतर

प्राधिकृत अधिकार्र



Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)

Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972 Registered Office: 201(A) 2nd Floor, A wing, Crescenzo, C-38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Mumbai, Maharashtra, India - 400 051 Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

NOTICE NO. 34/2024

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given to all the unitholders of the Schemes that following shall be the rate of distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan of the following schemes of Baroda BNP Paribas Mutual Fund with Monday, May 27, 2024^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/ Options	Face value per unit (In ₹)	NAV per unit as on May 21, 2024	Distribution per unit#
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.3224	0.06
Dynamic Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.6219	0.06
Baroda BNP Paribas Low Duration Fund	Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.5664	0.06
	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.3747	0.06
	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.3310	0.06
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10	11.2054	0.07
Conservative Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	13.3406	0.09
	Defunct Plan - Monthly IDCW Option	10	10.2280	0.06
Baroda BNP Paribas Corporate Bond Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.2631	0.06
corporate bond rond	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.3546	0.06
Baroda BNP Paribas Money Market Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	1000	1018.9849	5.94
Baroda BNP Paribas Short Duration Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.2315	0.06
	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.3475	0.06
Baroda BNP Paribas Medium Duration Fund (scheme has one segregated portfolio)	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.2790	0.06
	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.6680	0.06
Baroda BNP Paribas Credit	Regular Plan - Monthly IDCW Option	10	11.3086	0.08
Risk Fund (scheme has one segregated portfolio)	Direct Plan - Monthly IDCW Option	10	14.1431	0.09
Baroda BNP Paribas	Regular Plan - Monthly IDCW Option	10	10.1732	0.06
Banking and PSU Bond Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10	10.2882	0.06
Baroda BNP Paribas	Regular Plan - IDCW Option	10	17.1788	0.13
Aggressive Hybrid Fund	Direct Plan - IDCW Option	10	19.2315	0.14
Baroda BNP Paribas Multi	Regular Plan - IDCW Option	10	56.0243	0.42
Cap Fund	Direct Plan - IDCW Option	10	58.7596	0.44

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited

(Formerly BNP Paribas Asset Management India Private Limited)

(Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Date: May 22, 2024

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.